

Asian Paints Limited

Asian Paints House 6A, Shantinagar Santacruz (E) Mumbai 400 055

T: (022) 6218 1000 F: (022) 6218 1111 www.asianpaints.com

APL/SEC/16/184

4th October, 2017

BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the notice given to shareholders regarding transfer of the equity shares to Investor Education and Protection Fund published in the following newspapers today:

- All India Edition of Business Standard i.
- Mumbai Edition of The Free Press Journal ii.
- iii. Mumbai Edition of Navshakti
- Maharashtra Edition of Punyanagri iv.

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For ASIAN PAINTS LIMITED

AUTHROISED SIGNATORY

cc: The National Stock Exchange of India Limited



Rane

RANE HOLDINGS LIMITED CIN: L35999TN1936PLC002202 Regd. Olfice: 'Maithri' 132,Cathedrai Road, hennai 600 086, visit us at www.ranegroup.com NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company Is scheduled to be held on Tuesday, December 5, 2017 to consider and approve the standalone and consolidated unaudited financial results for the quarter and half year ending September 30, 2017. For Bane Holdings Limited

Chennai Siva Chandrasekaran September 28, 2017 **Secretary**

Rane

RANE (MADRAS) LIMITED CIN: L65993TN2004PLC052856 Registered Office: "Maithn", 132, Cathedral Road, Chennal 600 086. visit us at www.ranegroup.com NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, November 22, 2017 to consider and approve the standalone unaudited inancial results for the quarter and half year ending September 30, 2017. For Rane (Madras) Limited

S Subha Shree Chennai September 28, 2017 Secretary



Notice is hereby given that the meeting of Board of Directors will be held on 13 October 2017, inter alia, to consider and approve the un-audited financial results for the quarter and half year ended 30 September 2017.

This notice is also available on the Company's website at www.koel.co.in and on Stock Exchange(s) website at www.bseindia.com and www.nseindia.com

> By the Order of the Board of Directors For KIRLOSKAR OIL ENGINES LIMITED

Place : Pune : 3 October 2017

KIRLOSKAR

OIL ENGINES LIMITED

Khadki, Pune - 411003. CIN : L29120PN2009PLC133351

A Kirioskar Group Company Registered Office : Lexmanreo Kirioskar Road,

SMITA RAICHURKAR Company Secretary

Enriching Lives

•Tel: +91 20 25810341 • Fax: +91 20 25813208 Email: Investors@klrioskar.com
 Website: www.koel.co.in

📵 pnb Housing Finance Limited Ghar Ki Baat

Regd. Office: 9th Floor, Anlriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110 001 Phone: 011-23/36857, Email: Investor.services@pnohousing.com, Website: www.pnbh

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 & 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, NOTICE Is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, October 25, 2017 inter alia, to consider and take on record/ approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2017.

The said information is also available on the Company's website at www.pnbhousing.com and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For PNB Housing Finance Limited

Dated : 03-10-2017 Place: New Delhi

Sanjay Jain Company Secretary and Head Compliance



Regd. Off.: 27-BKC, C-27, G-Block, Sandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051, Branch Office: Samsung Building, Gr Floor, 159-A CST Road, Vinay Bhavya Complex, Kalina, Santacruz (East) Mumbai-98.

POSSESSION NOTICE

(For Immovable Property) (As per Appendix IV read with Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

WHEREAS:

The undersigned being the Authorized Officer of the Kotak Mahindra Bank Ltd., under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 7-July-17 calling upon the Borrowers Mr. ASHOKKUMAR S KHANDELWAL, Co-Borrower Mr. BHARATKUMAR ASHOKKUMAR KHANDELWAL & KANCHANDEVI ASHOKKUMAR KHANDELWAL to repay the amount mentioned in the notice being Rs. 37,75,693.79/- (Rupees Thirty Seven Lakhs Seventy Five Thousand Six Hundred and Ninety Three and Seventy Nine Palsa only) as on 7-July-17, within 60 days from the date of the receipt of the notice.

The Borrowers and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers, Co-Borrower as mortgagor mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him /her under Section 13(4) of said Act read with Rule 8 of the said Rules on this the 26" day of Sep of the

The Borrowers and the partners/guarantors/mortgagor mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with property and any dealings with the property will be subject to the charge of the Kotak Mahindra Bank Ltd., for an amount of Rs.37,75,693.79/-(Rupees Thirty Seven Lakhs Seventy Five Thousand Six Hundred and Ninety Three and Seventy Nine Palsa only) as on 7-July-17, along with future interest at the contractual rate and substitute interest, incidental expenses, costs and charges etc. till the date of full repayment and /or realization

The Borrowers' and others mentioned hereinabove attention is invited to provisions of sub section 8 of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secure assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

"All that part and parcel of immovable property Flat No. 101, 1st Floor, B Wing, Building Name-Agarwal Paradise, Type 7, Vrindavan Townshij Complex, New Viva College Road, Virar West, Thane-401305-Dist. Palghar, owned and possessed by Ashokkumar S Khandelwal & Ors.

Date: 26/09/2017 Place: Mumbai

Authorized Officer Kotak Mahindra Bank asianpaints

Asian Paints Limited CIN : L24220MH1945PLC004598 Regd. Office: 6A Shantinagar, Santacruz (East), Mumbal-400 055 Tel. No.: (022) 6218 1000 Fax No.: (022) 6218 1111 website: www.asianpaints.com

email: investor.relations@asianpaints.com

NOTICE TO SHAREHOLDERS TRANSFER OF THE EQUITY SHARES TO INVESTOR **EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)**

This Notice is given to the shareholders of the Company pursuant to Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 "IEPF Rules") which are effective from 28th February, 2017.

In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ["the Act"] read with the IEPF Rules, in addition to the unpaid / unclaimed dividend which is required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF"), equity shares relating to such unpaid / unclaimed dividend and lying as such for seven consecutive years or more are also required to be transferred to the Demat Account of IEPF Authority.

The Company has already sent a communication to the concerned shareholders at their address registered with the Company, inter alia, providing the details of their unpaid / unclaimed dividend for 7 (seven) consecutive years and giving them an opportunity to claim the said unpaid/unclaimed dividend latest by 2nd November, 2017 to avoid transfer of their shares to the Demat Account of IEPF Authority.

In terms of Rule 6 of IEPF Rules, a statement containing details of the name(s) of the shareholder(s) and their Folio number/ DP ID-Client ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority is available on our website www.asianpaints.com for information and necessary action by the In case no valid claim in respect of such equity shares is received

from the shareholders by 2rdNovember, 2017, the said equity shares shall be transferred to the Demat Account of IEPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules. In this connection; please note that: In case you hold shares in physical form: The shares will be

transmitted to the Demat Account of the IEPF Authority as per the procedure stipulated in the IEPF Rules, without any further

In case you hold shares in electronic form: The shares will be directly transferred to the Demat Account of the IEPF Authority with the help of Depository Participants without any further Shareholders are hereby informed that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to

pursuant to IEPF Rules. Upon transfer to the Demat Account of

IEPF Authority, the shareholders can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an online application, for which the details are available at www.lepf.gov.in. In case of any queries/clarifications, the concerned shareholders

may contact the Company's Registrar & Transfer Agent quoting their Folio No./ Demat Account No. at:

TSR DARASHAW LIMITED (Unit: Asian Paints Limited)

6-10, Haji Moosa Patrawala Industrial Estate, 20. Dr. E. Moses Road, Near Famous Studio, Mahalaxmi, Mumbai 400 011. Tel: +91 22 6656 8484

Fax: +91 22 6656 8494

Toll Free number : 18002100124

For ASIAN PAINTS LIMITED

Date: 04/10/2017

JAYESH MERCHANT CFO & COMPANY SECRETARY, PRESIDENT-INDUSTRIAL JVs

PUBLIC NOTICE - AUCTION CUM SALE OF PROPERT

Sale of Immovable Assets under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 WHEREAS, the undersigned are the authorised officers of Deutsche Bank AG, India, a banking company incorporated and existing under the Laws of Federal Republic of Germany with its registered office in Taunusanlage 12, D-60325 Frankfurt, Germany and acting through its branch office in India at 222, Kodak House, Ground Floor, Dr. D N Road, Fort Mumbai, 400001 ("Deutsche Bank AG").

The Bank had under section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002("Act") issued a demand notice calling upon the borrower, whose name has been indicated in Column (A) below ("Borrower") on dates specified in column (B), calling upon the Borrower to repay the cutstanding amount indicated in Column (C) below within 60 days from the date of receipt of the demand notice.

The Borrower has failed to repay the amount and hence, the Bank has taken possession of the property, described in column (D) herein below ("Porperty"), to recover the said outstanding amount, in exercise of powers conferred on the Bank under section 13(4) of the Act read with Rule 9 of the Rules.

Now, the public in general is hereby informed that the Property would be sold by public auction on AS IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS on date,

Γ	Sr. No.	Name & Addres of Borrower (A)	Date of Notice / Publication (B)	Amount to be recovered (C)	Property Possessed (D)	Date of Possession (E)	Reserve Price (Rs.) (F)	, Date, Time & Venue (G)
		Mr. Mall Reddy Mooli, Mrs. Sireesha Mooli and Mr. Ramesh Kumar Reddy D No 13 1st Floor 16th Main, 10th Cross BTM 1st Stage, Bangalore - 560029	22.08.2016	as on 22.08.2016 and interest there on.	Unit No. 602, 6th Floor, Commercial Tower, 1 B Wing, Kohlnoor-City Mall, Off Lal Bahadur Shastri Marg, Kurla West, CTS No. 637/B/2 637/B//C Village Kirol, Mumbai - 400070. ("Property").		(Three Crore Ninenty Three	07.11.2017 Time- 04.00 pm, At Deulsche Bank AG, 2nd Floor, Nirion Knowledge Park, Block- 1, Western Express Highway, Goregaon East, Mumbai-400063

The particulars in respect of the Property have been stated to the best of the information and knowledge of the Bank, who shall however not be responsible for any error, misstatement or omission in the said particulars. The Tenderer(s) / Offerer(s) / Prospective Bidder/Purchaser(s) are therefore requested, in their own interest, to satisfy himself /-themselves/ itself with regard to the Property before submitting the tenders. To the best of the Bank's knowledge, there are no ensumbrances on the Property and Dankhas the right of sale of Property in compliance with due process of law.

TERMS & CONDITIONS OF PUBLIC AUCTION: The property can be inspected on 14th October, 2017 between 11.00 am to 2.00 pm

The bids shall be submitted in a sealed envelope to the office of undersigned along with a Demand Draft/Pay Order of ₹ 39,30,000/- (Thirty Nine lacs Thirty Thousand Only) towards the Earnest Money Deposit ("EMD") favoring "M/s. Deutsche Bank EMD" so as to reach the office of Deutsche Bank at 2nd Fioor, Nirlon Knowledge Park, Block-1, Western Express Highway, Goregaon East, Mumbal 400063, on or before 7th November, 2017 by 2.00 pm. Offers that are not duly filled up or offers unaccompanied by the EMD or received after the date and time prescribed herein will not be considered / treated as valid offers, and accordingly shall be rejected. No interest shall be payable on the EMD.

Along with bid form the proposed bidder shall also attach his/her identity proof, proof of residence (such as copy of the passport, election commission card ration card, driving license etc.) and a copy of the PAN card issued by the Income Tax department.

The Property would not be sold below the reserve price.

DATE - 04.10.2017

PLACE - Mumbai

On the date of sale, all the bids duly received would be opened and the bid of the highest bidder, provided it is above the reserve price, may be accepted by the Bank. However the bidders personally present at the auction site shall have the right to further enhance their bid price, subject to a minimum of \$25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only) over the price offered by the highest bidder and the Bank shall have the right to accept such higher bid. upon confirmation of the sale by the Bank, the purchaser will be required to pay deposit of 25% (twenty-five percent) of the sale price, after adjusting the earnest money deposit immediately with the undersigned.

The request for extension of time may be allowed by the Bank at its sole discretion subject to such terms and conditions as may be deemed fit and proper by him. The balance amount of the purchase price shall be paid by the purchaser to the Bank on or before the fifteenth day after confirmation of the sale of the Property or such extended period as may be agreed upon in writing by the parties. In default of payment of entire consideration within the slipulated time, the Bank shall be at liberty to forfeit the EMD and/or any other payment made by the purchaser and proceed with re-auction of the Property. The defaulting purchaser shall forfeit all claims to the Property or to any part of the sum for which it may be subsequently sold.

All payments shall be made by the purchaser by means of the Demand Draft/Pay Order favoring "Deutsche Bank EMD".

On receipt of the sale price in full, the Bank shall issue a Sale Certificate in favour of the Purchaser/his nominee and would handover the possession of the Property to the purchaser. The Property shall vest in the Purchaser in all respects all risks related to the Property viztors or damage by fire or theft or other accidents from the date of

the confirmation of the sale by the Bank.. The purchaser shall not be entitled to annul the sale on any ground whatsoever.

11. The Demand Draft/Pay Order deposited towards the EMD shall be returned to the unsuccessful bidders.

received from the prospective bidders shall be returned to them without any liability/claim against the Bank.

12. All expenses relating to Stamp Duty, Registration Charges, Transfer Charges and any other charges in respect of the Property shall be borne by the purchaser. All outgoings, i.e., Municipal Taxes, Maintenance / Society Charges, Electricity and water taxes, cess or any other dues including over dues in respect of the Property shall be paid by the successful purchaser.

13. The Bank is not bound to accept the highest offer or any or all offers and the Bank reserves its right to reject any or all bid(s) without assigning any reasons. 14. No person other than the bidders themselves or their duly authorised representative shall be allowed to participate in the sale proceedings.

15. In case all the dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank are tendered by the above named Borrower at any time before the date fixed for sale of the property written in column No. (G) against their name, under Sec 13(8) of the Act, then the Property will not be sold and all the bids

This Notice is also notice to the abovesaid Borrower under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Contact Number: 022 7180 3727/3167/3077/3162

Sd/-DV Satelkar Authorised Officer - Deutsche Bank AG



(This is only an advertisement for information purpose and not a Prospectus announcement.)

Our Company was incorporated as D.P. Wires Private Limited under the provisions of the Companies Act 1956 vide certificate of incorporation dated February 26, 1998, Issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai) to another state (Registrar of Companies, Maharashtra, Mumbai) to another state (Regist pursuant to conversion into a public company vide Shareholders' approval on May 09, 2017 and fresh certificate of incorporation dated May 16, 2017, issued by the Registrar of Companies, Madhya Pradesh, Gwalior. The Corporate Identification Number of Our Company is U27100MP1998PLC029523. For further details please refer to chapter titled 'Our History and Certain Other Corporate Matters' beginning on page 136 of the Prospectus.

Registered Office: 16-18A, Industrial Estate, Ratlam- 457001, Madhya Pradesh, India Tel No.: +91-7412-261130 | E-mail: info@dpkataria.in | Website: www.dpwires.co.in | Contact Person: Mr. Hernant Kataria, Whole Time Director

PROMOTERS OF THE COMPANY: MR. PRAVEEN KATARIA, MR. HEMANT KATARIA AND MRS. ASHA DEVI KATARIA

PUBLIC ISSUE OF 35,84,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH FULLY PAID UP OF D P WIRES LIMITED ("DPWL" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ 75 PER EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE") (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 65 PER EQUITY SHARE AGGREGATING ₹ 2688.00 LAKHS (THE "ISSUE") BY OUR COMPANY, OF WHICH 1,82,400 EQUITY SHARES OF ₹ 10 EACH FULLY PAID UP WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER TO THE ISSUE ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 34,01,600 EQUITY SHARES OF ₹ 10 EACH FULLY PAID UP IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 26.42% AND 25.07% RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF THE COMPANY. THIS ISSUE IS BEING IN TERMS OF CHAPTER XB OF THE SEBI (ICDR) REGULATIONS; 2009 (AS AMENDED FROM TIME TO TIME). FOR FURTHER DETAILS PLEASE

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 10 EACH. THE ISSUE PRICE IS ₹ 75. THE ISSUE PRICE IS 7.50 TIMES THE FACE VALUE. ISSUE OPENED ON: SEPTEMBER 21, 2017; ISSUE CLOSED ON: SEPTEMBER 26, 2017

PROPOSED LISTING: THURSDAY, OCTOBER 05, 2017

The Equity Shares offered through the Prospectus are proposed to be listed on the NSE Emerge Platform ("NSE"), In terms of the Chapter XB of the SEBI (ICDR) Regulations, 2009, as amended from time to time. The Company has received an in-principle approval letter dated August 09, 2017 from NSE for using its name in the offer document for listing of its shares on NSE Emerge Platform.

For the purpose of this Issue, the Designated Stock Exchange will be the National Stock Exchange of India Limited. The trading is proposed to be commenced with effect from Thursday, October 05, 2017.*

. Subject to receipt of listing and trading approvals from the National Stock Exchange of India.Limited.

REFER TO "SECTION VII - ISSUE INFORMATION" BEGINNING ON PAGE 248 OF THE PROSPECTUS.

All Applicants participated in the Issue through APPLICATIONS SUPPORTED BY BLOCKED AMOUNT ("ASBA") process by providing the details of their respective bank accounts in which the corresponding application amounts were blocked by Self Certified Syndicate Banks (the "SCSBs").

The Issue has received 857 applications for 55,60,000 Equity Shares (Before Technical Rejections, applications not banked and invalid duplicate applications) including reserved portion of Market Maker. The Issue was subscribed to the extent 1.55 times as per the application data (Before Technical Rejections, applications not banked and Invalid duplicate applications). Before technical rejections but after applications not banked, invalid duplicate applications and application banked but not registered, the Issue was subscribed 1.53 times.

The details of the applications received in the Issue are as follows:

	Sategory	No. of Applicants	% /	. No. of Equity Shares	.5,810 (%) d. 824(0	Subscription (Times)
I	Market Maker	1	0.12%	1,82,400	3.31%	1.00
i	Retail Individual Investors	739	88.40%	11,82,400	21.48%	0.70
I	Other than Retail Individual Investors	96	11.48%	41,39,200	75.21%	2.43
ı	TOTAL	836	100.00	55,04,000	100.00	1.53
П	and the second of the second of the second	the state of the s		the state of the s		

The details of applications rejected by the Registrar on technical grounds are detailed below: (Technical rejection)

Calegory	No.	o. of Applicati	ons .	A 3 7 7 7	No. of Equity Share	es. San De Livi
Market Maker		· · Nil			Nii	
Retail Individual Investors	 	11 .			17,600	January National
Other than Retail Individual Investors	 	4			5,84,000	
TOTAL		15	14		6,01,600	
l control of the cont						

After eliminating technically rejected applications, the following tables give us Category wise net valid applications:

Category	No. of Applications	*	Issue Size (as per. Prospectus)	Proportionate Issue Size (After rounding off)	No. of Valid Shares applied	Subscription (Times)
Market Maker	1	0.12%	1,82,400	1,82,400	1,82,400	1.00
Retail Individual Investors	72B	88.67%	17,00,800	11,64,800	11,64,800	0.68
Other than Retail Individual Investors	92	11.21%	17,00,800	22,36,800	35,55,200	1.59
TOTAL	821	100.00	35,84,000	35,84,000	49,02,400	1.37

Althocation: The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange – National Stock Exchange of India Limited on September 29, 2017 A. Allocation to Market Maker (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Market Maker, at the issue price of ₹ 75 per Equity Share, was finalized in consultation with NSE. The category was subscribed by 1.00 times. The total number of shares allotted in this category is 1,82,400 Equity Shares.

B. Allocation to Retail Individual Investors (After Technical Rejections): The Basis of Allotment to the Retail Individual Investors, at the issue price of ₹ 75 per Equity Share, was finalized in consultation with NSE. The category was subscribed by 0.68 times. The total number of shares allotted in this category is 11,64,800 Equity Shares to 728 successful applicants.

The Category-wise details of the Basis of Alletmont ero as under:

No: of Shares Applied for (Category wise)	No. of Appli cations received	Total	Total No. of Equity Shares applied In each Category	Proporti nate Shares Available	Allocation per Applicant (Before Rounding Off)	Allocation per Applicant (After Rounding Off)	to Appil	Ratio of Allottees to Appli cants: Ratio 2	Number of Successful applicant (after rounding off)	Total No. of Shares ellocated/ allotted	No: of Shares Surplus/ Deficit
1,600	728	100.00		17,00,800	- 1	1,600	.1	1.	. 728	11,64,800	-5.36.00D
TOTAL		100.00	11,64,800	17,00,800						11,64,800*	-5,36,000

subscribed 5,36,000 equity shares from Retall Individual Investors Calegory have been spilled over to Other than Retail Individual Investors.

C. Allocation to Other than Retall Individual Investors (After Technical Rejections): The Basis of Allocment to the Non Institutional Investors, at the issue price of ₹75 per Equity Share, was finalized in consultation with NSE. The category was subscribed 1.59 times. The total number of shares allotted in this category is 22,36,800 Equity Shares to 92 successful applicants.

The Calegory-wise details of the Basis of Allotment are as under:

No. of Shares Applied for	No. of Appli cations	% to Total	Total No. of Equity Shares applied	% to Total	Proporti nate Shares	Allocation per Applicant (Before	Allocation per Applicant (Atter	Ratio of Allottees	Ratio of . Allottees	Number of Successful	Total No. of Shares	No. of Shares
Calegory			in each:		Available	Rounding Off)		lo Appli cants:	to Appli cants:	applicant (after	allocated/ allotted	Surplus/> Deficit
wise) -	100次的		Category	1	12	3.0-1 J. 18		Ratio 1	Ratio 2	rounding off)	200, 150,240	. Combine
3,200	19	20.65	60,800	1.71	3,82,53	2,013.32	1,600	1	1	19	30,400	-7,853
3,200		*				70.00	1,600	5	19		8,000	8,000
4,800	22	23.91	10,5600	2.97	6,64,40	3,019.98	1,600	1 ′	1	22	35,200	-31,240
4,800		· .				1 1 1	1,600	19	22		30,400	30,400
6,400	2	2.17	12,800	0.36	B,053	4,026.64	4,800	1	1	2	9,600	1,547
8,000	2.	2.17	16,000	0.45	10,067	5,033.30	4,800	1	1	2	9,600	-467
12,800	2 .	2.17	25,600	0.72	16,107	8,053.29	8,000	_ 1	1	2	16,000	-107
14,400	13	14.13	18,7200	5.27	1,17,779	9,059.95	8,000	1	. 1 .	13	1,04,000	-13,779
14,400	1 - 1	,	1. 1.				1,600	8	: 13		12,800	12,800
16,000	2	2.17	32,000	0.90	~ 20,133	10,066.61	9,600	1	1,	2 ·	19,200	-933
19,200	4	4.35	76,800	2.16	48,320	12,079.93	12,800	· 1	. 1	4	51,200	2,880
20,800	1	1.09	20,800	0.59	13,087	13,086.59	12,800	1	1	1 .	12,800	-287
22,400	1	1.09	22,400	0.63	14,093	14,093.25	14,400	1	1 .	. 1	14,400	307
24,000	3	3.26	72,000	2.03	45,300	15,099.91	14,400	1	1	3	43,200	-2.100
27,200	2 .	2.17	54,400	1.53	4,226	17,113.23	17,600	1	· 1	2 .	35,200	974
28,800	1 1	1.09	28,800	0.81	18,120	18,119.89	17,600	1	1	1 .	17,600	-520
32,000	6 -	6.52	1,92,000	5.40	1,20,799	20,133.21	19,200	1 .	1	- 6	1,15,200	-5,599
32,000		٠					1,600	4	6		6,400	6,400
65,600	• 1	1.09	65,600	1.85	4,12,73	41,273.09	41,600	1.	1	1	41,600	327
67,200	- 1	1,09	67,200	1.89	4,22,80	42,279.75	41,600	1	-1.	1.	41,600	-680
1,05,600	1	1.09	1,05,600	2.97	6,64,40	66,439.60	67,200	1	7 1	1 1	67,200	760
1,32,800	2	2.17	2,65,600	7.47	1,67,106	83,552,84	83,200	- 1		. 2	1,66,400	-706
1,34,400	1	1.09	1,34,400	3.78	8,45,59	84,559.50	84,800	1	1	11	B4,800	241
1,44,000	1 .	1.09	1,44,000	4.05	9,05,99	90,599.46	89,600	1	1	1.	89,600	-999
2,70,400	1	1.09	2,70,400	7.61	1,70,126	1,70,125.65	16,9600	1	1	1.	16,96,00	-526
3,32,800	111	1.09	3,32,800	9.36	2,09,385	2,09,385.42	2,09,600	1	1	. 1	2,09,600	215
3,34,400	1	1.09	3,34,400	D.11	2,10,302	2,10,392.08	2,11,200	1 "	1	1 .	2,11,200	808
4,00,000		1.09	4,00,000	11,25	2,51,665	2,51,665.17	2,51,200	1_	1	1	2,51,200	-465
5,28,000	1 1	1.09	5,28,000	14.65	3,32,198	3,32,198.02	3,32,800	1	_ ::1	. 1	3,32,800	602
TOTAL	92	100.00	35,55,200	100.00	22,36,800		.]			92	22,36,800*	. 0

Includes original reservation of 17,00,800 equity shares and split over from Retail Individual Investors Category of 5,36,000 equity shares.

The Board of Directors of the Company at its meeting held on September 29, 2017 has taken on record the Basis of Allocation of Equity Shares approved by the Designated Stock Exchange viz. National Stock Exchange of India Limited and has authorized the corporate action for the transfer of the Equity Shares to various successful applicants. The CAN and allotment advice and/or notices will be dispatched to the address of the Applicants as registered with the depositories on or before October 04, 2017. Further, the instructions to Self-Certified Syndicate Banks for unblocking the amount are being processed on or prior to October 04, 2017. In case the same is not received within four working days, investors may contact Registrar at the address given below. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on NSE Emerge Platform within six working days from the date of the closure of the Issue.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meaning assigned to them in the Prospectus dated September 01, 2017 ("Prospectus")

INVESTORS PLEASE NOTE

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue, BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED at www.bigshareonline. com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/Sole applicants, serial number of the Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below: BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED

Bharat Tin Works Bldg, 1st Floor, Opp. Vasant Oasis Makwana Road, Marol, (Andheri East), Mumbal-4000059. Tel: +91 22 62638200; Fax: +91 22 62638299; E-mall: ipa@bigshareonline.com

Website: www.bigshareonline.com; Contact Person: Mr. Ashok Shetty; SEBI Registration No.: INRODD001385

For D P WIRES LIMITED

On behalf of the Board of Directors Sd/-

Whole Time Director

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARE ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF THE D P WIRES LIMITED.

Place: Ratlam, Madhya Pradesh

Date: October 03, 2017.

TERROR STRIKE ON BSF CAMP NEAR...

It is understood that one of the terrorists - who were all in BSF fatigues - pretended to be a soldier and fired in the same direction as the security forces until he was spotted and killed.

After the first terrorist was killed in retaliatory firing around 4.15 am, shortly after the group attacked the camp, two other terrorists ran into two buildings - the administrative block and the officers' mess - and fired from there.

According to one official account, the second terrorist had the audacity to come out of the three-story administrative building and took position with the soldiers. "He was wearing a camouflage dress of the CRPF and aimed his weapon towards the building where our forces were also aiming," a senior officer told the NDTV.When an officer turned to a soldier to hand over more ammo, they spotted the stranger aiming at the administrative building -a man they hadn't seen before and didn't remember positioning

The officer continued, "They suspected him as they hadn't placed him there. Then he gave them a sign asking them to come forward. The moment he turned his AK 47, they fired on him and neutralized him then and there."

The three terrorists were killed after nearly 8 hours of gun-battle. Pakistan-based terror group Jaish-e-Mohammed's "Afzal Guru Squad" has claimed responsibility for the attack. Over a dozen Jaish suicide attackers had crossed over to India through the Jammu sector in August; some six to seven of them are still at large. Officials in the know of developments said there was prior intelligence that an operative identified as Noora Trali had brought in a sui cide squad into the city.

Civilian air operations, which were suspended for nearly three hours in the morning, resumed at 10 am. Piecing together the chain of events, police said militants entered the BSF's 182 battalion headquarters through a damaged perimeter wall and started firing in all directions.

PIL for NIA probe into stampede The petition also seeks a direction to the Railways to set up

a Disaster Management System in coordination with the concerned police force.

After hearing the petition, Chief Justice said, "I saw the news (pertaining to the incident). But this is a fact that nothing can be done overnight. Will hear this petition on Friday." The criminal PIL filed by Andheri-resident Faisal Banaraswala through his advocate Gunratan Sadavrate was

mentioned before another division bench of Justice

Bhushan Gavai and Justice Sandeep Shinde. In his PIL, Banaraswala has sought a thorough enquiry by the NIA in the stampede incident that claimed 23 lives last week. He has also sought directions to the Railways to make apt arrangements for the safety of the commuters by removing the hawkers and all other obstacles that hinder. the smooth movement of commuters on platforms as well as bridges. Apart from this, Banaraswala has also sought directions to the Railways to make available Ambulance and other Health services at all the railway stations in Mumbai

'Mera phool gir gaya' became 'Pool... We were unable to move our limbs and lay still in the open

space between two sections of the staircase. It was only my will power which helped me survive," she said.

"A victim of the stampede, who was later identified as Tilakram Teli (45), sacrificed his life to help me. He was lying on the top and breathing heavily. My hands were dangling in the air; he evicted me from the heap, pushing me downstairs after he realised that I was injured," recalls Visher

It was fier good fortilite that she landed on the third last stair at the exit of the bridge. "I couldn't realize what was happening. But in no time, two more persons tumbled over and Γ was sandwiched between them. A local volunteer, who spotted me, pulled my hand and extricated me from the heap," recounts the survivor. She has minor injuries on her hands and legs and is getting treated by her family doctor.

Vishwakarma has a humble family background and aspires to become an engineer. The brave 19-year-old said that one must have the will power to tackle all difficult situations

I am alive – Ghatkopar resident...

Alam was one of the 23 victims who got stuck in the stampede and died of suffocation and internal injuries at KEM Hospital. "I met a lot of media persons who enquired about my uncle and requested me to share his picture. The only picture I had was the one in which both of us are together, and I specially told them to not to get confused about who is who," Shaikh added.

Some of the tabloids also picked up the news and printed his picture as one of the deceased along with his uncle; the local TV channels also reported the same.

"Some of my friends later informed me that a banner has been put up outside the bridge, paying homage to the victims, which also carries my name and picture. I received a lot of calls and messages, People have been coming to meet me, thinking I am no more," Shaikh added

While the media houses corrected their mistake in subsequent reports, Shaikh had no idea what to do about the banner 'It has been printed by some local politician and I don't know whom to contact about it. So, I decided to get in touch with the western or the central railway authorities," Shaikh said.

Mallya arrested, out on bail again...

Mallya is in Britain on an "indefinite leave to remain" visa or on permanent residence after India cancelled his passport.

Mallya has repeatedly refused to appear before courts and investigators in India since he secretly fled to Britain last March, after defaulting on loan payments to state owned banks and allegedly misusing the funds by rerouting them to tax havens. The extradition process from the UK involves a number of steps, including a decision by the judge whether to issue a warrant of arrest. In case of a warrant, the person is arrested and brought before the court for preliminary hearing followed by an extradition hearing before a final decision is taken by the secretary of state.

Sasikala parole plea rejected

According to doctors, he is awaiting transplantation of a deceased donor's liver and a kidney. The jail superintendent had said earlier that the legal cell was considering her plea. Sasikala has been in jail here since February after the

Supreme Court upheld her conviction by a special court in a disproportionate assets case. Her relatives Ilavarasi and V N Sudhakaran are also serving four-year jail terms.

Sasikala's nephew and sidelined AIADMK leader T T V Dhinakaran had also said in Chennai on Monday that she had applied for a 15-day parole to meet her ailing husband.

Pak breaches all propriety

Asif made the remarks while talking about Kashmiris who have been killed in Jammu and Kashmir and civilian casualties in cross-border firing along the Line of Control and the Working Boundary, the Dawn reported.

Explaining his stance, Asif said, "Look at the language the Indian prime minister is using, the way Muslims are being killed over cow-related issues. And just recently, on Dussehra, they burnt the effigies of Ro. hingya Muslims four times," he claimed.

"In Dussehra, they burn the effigies of villains... They declared Rohingya Muslims terrorists," he stressed, adding that although India was quick to call others terrorists, "the biggest terrorist (is Modi). Muslims were raped and murdered under his supervision

when he was chief minister (of Gujarat). The US had banned him," he said.

PUBLIC NOTICE \otimes Snippets

Terror funding: JK MLA appears before NIA NEW DELHI: Independent

Jammu and Kashmir MLA Sheikh Abdul Rashid, popularly known as Rashid Engineer, on Tuesday appeared before the National Investigation Agency for questioning in connection with a case related to the funding of terror activities in Kashmir, officials sald. Rashid, who walked into the NIAheadquarters with a file and documents, said he had nothing to hide.

3 selfie-clicking youths run over by train

BENGALURU: Three youths were run over by a train on Tuesday while they were: reportedly clicking selfies on the railway tracks near here, police said. The incident took place at around 8:30 a.m. between Hejjala and Bidadi stations. The bodies of the victims were badly mutilated and scattered along the tracks over a considerable

Plea against probe into Amma's death **CHENNAL**: The Madras High Court on Wednesday gave the nod for filing an objection plea against the one-man Commission of Inquiry formed to probe then Jayalalithaa's death. It would be taken up for hearing on Wednesday.

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that the Mhada had issued allotment letter to the original allottee Mr. SANJIYAN TANAJI NAD-KAR In respect of Core House No. B-6 at Charkop (1) SWAGAT CHS. Ltd., Plot-No: 327; RSC-32, 'Charkop'-3, Kandivall. (West), Mumbai-400 067 Mr. SANJIVAN TANAJI NADKAH for which a lost complaint is lodged at Charkop Police Station, Kandivali (West), Mumbal-400 067 bearing N.C. No. 2763/17 dated 02:10:2017 ANY PERSON of PERSONS have

ing any claim or claims against or in respect of the aforesaid allotment letof by way of any right, title or interest mortgage, encumbrance, lease, lien, or otherwise howsgever are known in writing with documentary proof to Mr. DEEP NITIN SHAH, Advocate, Bombay High Court, at 101, Rajdeep Building, Next to Garlba Hospital, Mamletdarwadi, Malad (West), Mumbal-400 064, within a period of 14 days from the date hereof otherwise such claim; or claims, i any, will be considered as waived and abandoned unconditionally and irrevo-

cably. At Mumbai Dated this 3rd day of

DEEP NITIN SHAH Advocate, Bombay High Court.

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI GOREGAON, MUMBAI CHAMBER SUMMONS NO. 1004 OF 2017

S.C. SUIT NO. 2217 OF 2017 Miss Joshna Bhachubhal Gami @ Mrs. Joshna Umesh PatelPlaintiff

<u>V/s:</u> M/s. Shree Sai Sagar Consultants ...Defendant AND

Mr. Saball Thumbre, ... Proposed Defendant

Mr. Sabaii Thumore. Flat No. 1103, Building No. 28, D.N. Nagar, Dwarka CHS Ltd., Andheri (West), Mumbal 400 058.-

Greetings whereas there above named of plaintiff have/has filled chamber summons and affidavit in support of chamber summons in this Honble Court against you the abovename of defendants and proposed Defendant whereof the follow ing concise statement viz.

a) That leave to take out chamber summons be granted. b) Be pleased to allow the Plaintiff to carry out amendment by joining pro-posed defendant as defendant No. 2 in the plaint as well as notice of motion and affidavit in support there-

c) Be pleased to allow the plaintiff carry out amendment in the plaint as per schedule annexed to the affidavit in support of chamber summons and consequential amendment in the plaint and notice of motion and affidavit in support of notice of motion to that effect

d) The cost of this chamber sumns be provided for.

e) The other and further reliefs as a iture of circumstances of the case require, be provided for.

You are hereby notice to appear in this Hon'ble Court on the 5th day of October 2017 at eleven o'clock stan dard time in the forencon in persor or by Advocate and able to answer all material questions relating to chamber summon in above suit, answer the above named plaintiff/s and as the day fixed for your appear ance is appointed for the final disposal of chamber summons in above sult, you must produce all your witnesses on that day and you are here by required to take notice that in default of your appearance on the date before meritioned, notice o and determined in your absence: and you Advocate) any document in you dence, relating to the merits of the plaintiffs case or upon which you intend to rely in support of your case On 29th day of Sept.,2017.

For Registra

Sd/-Sealer This 29th day of Sept. 2017.

A. N. GIRI. Advocate for Plaintiff, 1 Flowadec Plaza, Road No. 23, MIDC.

Notice is hereby given that my client Mr. Rajesh Balnath Sable has purchased Flat No. 402, 4th Floor, B-Wing, Jheel A. B. & C; CHS, Sanghvi Nagar, Opp. Hatkesh, Mira-Bhayandar Road, Mira Road, (E), Dist Thane-401 107 from Mr. Rakesh Umashankar Singh who has represented to my client that he is not in possession of its prior original-title deeds viz 1) Agreement dated 04/09/2004 between M/s. Sanghvi Premises Pvt. Ltd. and Mohd, Zakariya Habib Vadnagra REGD, UNDER SR. NO.-TNN2 7505-2004 WITH S,R.O.


THANE-2 2) Agreement dated 07/04/2008 between Mohd. Zakariya Habib Vadnagra and Shankarlal M. 7-2750-2008 WITH S.R.O. THANE-7 and...

3) Agreement dated 07/11/2008 between Shankarlal M. Patel and Mahesh S. Singh, Regd. Under No. TNN-7-7761-2008 with S.R.O., Thane-7 as the said original title deeds have been Lost/Misplaced and not trace-

All persons claiming any interest in the said Flat or any part thereon by way of sale gift, lease, inheritance, exchange, mort-gage, charge, tien, trust, possession éasement attachment or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersinged at his office as mentioned hereunder within 7 days from the date of hereof falling which it shall be presumed that there is no claim over the said property.

> Sd/-Sandeep Kumar Singh M.Sc., LL B. ADVOCATE HIGH COURT Office : Opp. Bandra Court Suruchi Corner, Anant Kanekar Marg, Bandra (E),

Mumbai-400 051



IN THE BOMBAY CITY CIVIL GOREGAON, MUMBAI NOTICE OF MOTION NO: 2805 OF 2017

IN S.C. SUIT NO. 2218 OF 2017 Mrs. Moghiben Bhachubhai GamPlaintiff

M/s. Shree Sai Sagar Consultants ...Defendant

... Proposed Defendan Martish Popkah ews enti in Flat No. 1792/Building No. 25, O.N. Nagar, Dwarka GHS: Ltd.: Andheri (West): Mumbai 400 058.

Greetings whereas there above named of plaintiff have/has filed a notice of motion and affidavit in sup-port of notice of motion in this Hon'ble Court against you the abovename of defendants and proposed defendant whereof the following concise statement viz.

a) That pending the hearing and final disposal of above mentioned 'suit the defendants, their servant agent, employee or any other per-son claiming through them be restrained by order and injunction of this Hon'ble Court from handing over possession of suit premises viz. Flat No. 604, A-Wing, adm. about 695 sq. ft; (super built up area) of, proposed building known as Sai Dwarka CHS Ltd.; Building No. 28, D. N. Nagar, Andheri (West), Mumbai 400 058, to proposed defendant viz. Mr. Sabaji Thumbre or

their family members. b) Interim and ad interim reliefs in terms of the prayer (a). c) Cost of the sult be provided to the

plaintiffs.

d) For such other and further reliefs as this Hon'ble Court may deem fit and proper in the interest of justice. You are hereby notice to appear in this Hon'ble Court on the 5th day o October, 2017 at eleven o'clock standard time in the foremoon in person or by Advocate and able to answer all material questions relating to the notice of motion in above suit, or to answer the abovenamed plaintiff/s and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the notice of motion in above suit, you must produce all your wilnesses on that day and you are hereby required to take notice that in default of your appearance on the date before mentioned, the notice of motion in above suit will be heard and determined in your absence; and you will bring with you (or send by you Advocate) any dociment in your possession or power merits of the plaintiff's case or upon which you intend to rely in support of

On 29th day of September 2017



vour casé.

For Registrar

This 29th day of September 2017 A. N. GIRI. Advocate for Plaintiff, ; Flowadec Plaza, Opp. IC[C] Bank Road No. 23, MIDC. Ancheri (E), Múmbai 400 093.

PR REF: 170317

Maharashtra Industrial Development Corporation

(A Government of Maharashtra Undertaking)

Corrigendum No. 4 for Tender Notice No. 09 of 2017-18

Please refer the Tender Notice No. 9 for 2017-2018 published in Free Press Journal, Mumbai on the date 05/09/2017 for the following work.

03 Latur Industrial... widening and strengthening of Kalam road 3,38,38,811.00

Contractors are requested to please note that period for downloading & submission of above E-Tender is extended upto 18/10/2017: @ 11.00 A.M.

Please note that the bidders who have already submitted/uploaded their offer will again have to reload or submit their offer with or without change, such bidders shall also note that if offer is not reloaded or resubmitted their bid will be out of competition for this tender in particular:

Other contents of the tender notice remain unchanged. The same is available on MIDC website www.midcindia.org (Aurangábad Zone).



PRASAR BHARTI

(9) (India's Public Service Broadcaster) OFFICE OF THE ADDITIONAL DIRECTOR GENERAL (ENGG) (SZ) ALL INDIA RADIO & DOORDARSHAN, CHENNALS

NOTICE INVITING E-TENDER

e-Tenders are invited for the following works from the eligible reputed firms/Contractors having related experience in two bid system.

			Date
1	ADG(E)(SZ)/	Supply of Computer	25-10-2017
Ī	PUR/NIT-06/	Workstation with Sound	before 14:30
	COMPAC/	Cards-20 Nos. at 10 AIR	Hrs.
	2017-18	Stations in South Zone.	, at a probability

For any further details, Terms & Conditions Kindly Log on to https://www.tenderwizard.com/PB

Amendments/Corrigendum if any would be posted on above website only.

davp/22507/11/0008/17-18

FEDERAL BANK

Branch: Asset Recovery Mumbal The Federal Bank Ltd. Branch: Asset Recovery Mumbal, 134, 13th floor, Jolly Maker Chambers II, Narlman Point, Mumbal - 400 021. E-mall: bbyo@federalbank.co.in, Pfione : 022 2285 3712, 2202 8427

POSSESSION NOTICE

Whereas the authorized officer of the Federal Bank Ltd, under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as Act) and in exercise of powers conferred under section 13(12) of the said Act read with rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 there inafter referred to as Rules) issued a demand notice dated 20.07.2017 calling upon the borrowers 1) Mr. Yezdi Disnshaw Patel residing at Flat No. 501-502; Dina Bullding, 53 Maharshi Karve Road, Marine Lines (East), Mumbal - 400 002. 2) Prasheed Kumar residing at Thattil House, Padiyam Anthikkad, Thrissur - 680 641, Kerala, to repay the amount mentioned in the notice being Rs. 2.18.12.167.76 (Rupees Two Crore Eighteen Lakhs Twelve Thousand One Hundred Sixty Seven and Paise seventy Six Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having falled to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken the possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under the section 13(4) of the said Act and read with Rule 8 of the said rules on this 29th day of September

The borrower's attention is invited to the provisions of section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets (security properties).

The borrower in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of the Federal Bank Ltd. for an amount of Rs. 2,25,00,177,76 (Rupees Two Crore Twenty Five Lakhs One Hundred Seventy Seven and Paise Seventy Six Only) as on 14,09.2017 together with further interest and costs/other charges till the date of final payment.

Description of Immovable Property

All that piece and parcel of the residential flat No. 501 admeasuring 420.52 sq. ft. and flat No. 502 admeasuring 279.96 sq. ft. built up area South wing of building called Dina Building, situated at 53, Maharshi Karve Road, Ward No. C-2299, Street No. 51 to 51A, 53A, 53B and 3165, Collectors Rent Roll No. 8360 constructed on land bearing C Survey No. 1/431 and 2/431 of village Bhuleshwar, Mumbal and bounded on the East by Shaikh Sahib Mohammedan Burial Ground, on the west by Queen Road, on the South by Chandanwadi Cross Land, and on the North by Princess street. For The Federal Bank Ltd. Date: 29-09-2017

Assistant Vice President and Branch Head Asset Recovery Branch Mumba (Authorised Officer Under SARFAESI Act)

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL. MUMBAL BENCH COMPANY SCHEME APPLICATION NO. 821 OF 2017

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 20 19) 2008 AND In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules frame there under as in force from time to time;

AND In the matter of Schieme of Amalgamation of ABHIROOF TRADING PRIVATE LIMITED, the First Transferor Company and AGARSEN MERCANTILE PRIVATE LIMITED, the Second Transferor Company and AKHILES! CONSULTANCY PRIVATE LIMITED, the Third Transfer Company and AKSMAT TRADING PRIVATE LIMITED; the Fourth Transferor Company and GORA TRADING PRIVATE LIMITED, the Fifth Transferor Company and MAJBOO TRADING PRIVATE LIMITED, the Sixth Transferor Company

with TIN TIME CONSULTANCY PRIVATE LIMITED, the

Transferee Company -MAJBOOT TRADING PRIVATE LIMITED, a company) ncorporated under the Companies Act, 1956 having its registered) office at Gala No. 02, Bullding No. E5A, Asmeeta Textile Park,

..Applicant Company Bhiwandi - 421311 Notice and Advertisement of Notice convening the Meetings. of Members of the Applicant Company.

Form No: CAA2 Notice is hereby given that by an order dated 24th August, 2017 the Mumbai Bench of the National Company Law Tribunal has directed a Meeting to be held of Equity Shareholder of the Applicant Company for the purpose of considering, and if thought fit, approving wit without modifications, the amalgamation proposed to be made between ABHIROQ RADING PRIVATE LIMITED the First Transferor Company and AGARSEI MERCANTILE PRIVATE LIMITED, the Second Transferor Company and AKHILES CONSULTANCY PRIVATE LIMITED, the Third Transferor Company and AKSMA TRADING PRIVATE LIMITED, the Fourth Transferor Company and GORA TRADING PRIVATE LIMITED, the Fifth Transferor Company and MAJBCOT TRADING PRIVATE LIMITED, the Sixth Transferor Company with TIN TIME CONSULTANCY PRIVATE

LIMITED, the Transferee Company. In pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that a meeting of the Equity Shareholders of the Applicant Company will be held at the Registered Office of the Company at Gala No. 02, Building No. E5A, Asmeeta Textile Park, Addl. Kalyan Bhiwandi Industrial Estate Area, Village Kone, Bhiwandi - 421311; on Wednesday, 15th November, 2017 at 04,00 p.m., at which time and place the said Equity Shareholder

Copies of the said Amalgamation, and of the statement under Section 102, 230 and 232 of the Companies Act, 2013 read with the rules made thereunder(including any statutory modifications or re-enactments thereof for the time being in force) can be obtained free of charge at the Registered Office of the Company. Persons entitled to attend and vote at the Meeting, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Applicant Company not later than 48 hours before the meeting. Forms of proxy can be had at the registered office of the Company. The Tribunal has appointed Mr. Chetan Sukhtal Mody, failing whom Mr. Ankit Rajendrakuma

Sheth, failing whom Ms. Madhavi Degaonkar, as Chairperson of the said meeting. This Scrutinizer for the meeting shall be Mr. Kaushal Dalal, of Mrs. Kaushal Dalal & Associates, Practicing Company Secretary. The above mentioned Scheme of amalgamation, approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the tribunal.

Dated this 4th day of October, 2017

Chetan Sukhlal Mody

Chairperson appointed for the meeting

Dated 3/10/2017

File No. : 01/न.प्र.नि./NULM-SUSV/19/2014 (खण्ड-1)--1994 GOVERNMENT OF JHARKHAND

URBAN DÉVELOPMENT AND HOUSING DEPARTMENT Directorate of Municipal Administration

NIT No.: 1080/DAY-NULM dated 14.09.2017 Corrigendum - 1

In partial modification of the Tender Reference no. NIT No. 1080 dated 14.09.2017, last date for submission of bids is hereby extended till 12/10/2017 upto 03:00 p.m. and Technical Bid Opening (online) will be done on 13.10.2017 at 3.00 p.m.

PR No: 171130 (Urban Development)

Director

provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under as in force from time to time; In the matter of Scheme of Amalgamation of ABHIROOP TRADING PRIVATE LIMITED, the First Transferor Company

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,

COMPANY SCHEME APPLICATION NO. 818 OF 2017

In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)

In the matter of Sections 230 to 232 and other applicable

MUMBALBENCH:

Second Transferor Company and AKHILESH CONSULTANCY PRIVATE LIMITED, the Third Transferor Company and AKSMAT TRADING PRIVATE LIMITED: the Fourth Transferor Company and GORA TRADING PRIVATE LIMITED, the Fifth Transferor Company and MAJBOOT TRADING PRIVATE LIMITED, the Sixth Transferor Company with TIN TIME CONSULTANCY PRIVATE LIMITED, the

AGARSEN MERCANTILE PRIVATE LIMITED, a company) Incorporated under the Companies Act, 1956 having its) registered office at Gala No. 02, Building No. E5A, Asmeeta) Textile Park, Addl. Kalyan Bhiwandi Industrial Estate Area,) Village Kone, Bhiwandi -421311

... Applicant Company Notice and Advertisement of Notice convening the Meetings of Members of the Applicant Company. Form No: CAA2

Notice is hereby given that by an order dated 24th August, 2017 the Mumbai Bench of the National Company Law Tribunal has directed a Meeting to be held of Eguity Shareholders National Company for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modifications, the amagamation proposed to be made between ABHIROOP TRADING PRIVATE LIMITED, the First Transferor Company and AGARSEN MERCANTILE PRIVATE LIMITED, the Second Transferor Company and AKHILESH CONSULTANCY PRIVATE LIMITED, the Third Transferor Company and AKSMAT TRADING PRIVATE LIMITED, the Fourth Transferor Company and GORA TRADING PRIVATE LIMITED, the FIRM Transferor Company and MAJBOOT TRADING PRIVATE LIMITED, the South Transferor Company with TIN TIME CONSULTANCY PRIVATE IMITED, the Transferee Company

n pursuance of the said order and as directed therein further notice is hereby given that meeting of the Equity Shareholders of the Applicant Company will be held at the Registered Office of the Company at Gala No. 02, Building No. E5A, Asmeela Textile Park, Addl. Kalyan Bhiwandi Industrial Estate Area, Village Kone, Bhiwandi - 421311, on Wednesday, 5th November, 2017 at 12:30 p.m., at which time and place the said Equity Shareholden

are requested to attend. Copies of the said Amalgamation, and of the statement under Section 102, 230 and 232 o the Companies Act, 2013 read with the rules made thereunder (including any statutor nodifications or re-enactments thereof for the time being in force) can be obtained free o charge at the Regislered Office of the Company. Persons entitled to attend and vote at the Meeting, inay vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are eposited at the registered office of the Applicant Company not later than 48 hours before he meeting. Forms of proxy can be had at the registered office of the Company.

The Tribunal has appointed wit Chetart Sukhlal Mody, failing whom Mr. Khilen Vyomest Shah, failing whom Mr. Samirkumar Mahasukhray Salot, failing whom Ms. Madhav Degaonkar, as Chairperson of the said meeting. The Scrutinizer for the meeting shall be Mr Kaushal Dalal, of M/s. Kaushal Dalal & Associates, Practicing Company Secretary, The above mentioned Scheme of amalgamation, if approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the tribunal.

Dated this 4" day of October, 2017

Chetan Sukhlal Mody Chairperson appointed for the meeting



Asian Paints Limited CIN : L24220MH1945PEC00459B Regd: Office: 6A Shantinagar, Santacruz (East), Mumbai-400 055 Tel. No.: (022) 6218 1000 Fax No.: (022) 6218 1111

websile: www.asianpaints.com email: investor relations@asianpaints.com NOTICE TO SHAREHOLDERS
TRANSFER OF THE EQUITY SHARES TO INVESTOR

EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) This Notice is given to the shareholders of the Company pursuant to Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017. ("IEPF Rules") which are effective from 28" February, 2017.

In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ["the Act"] read with the IEPF Rules, in addition to the unpaid / unclaimed dividend which is required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund ("IEPF"), equity shares relating to such unpaid / unclaimed dividend and lying as such for seven consecutive years or more are also required to be transferred to the Demat Account of IEPF Authority. The Company has already sent a communication to the concerned

shareholders at their address registered with the Company, interalia

providing the details of their unpaid / unclaimed dividend for 7(seven consecutive years and giving them an opportunity to claim the said unpaid/unclaimed dividend latest by 2™ November, 2017 to avoid transfer of their shares to the Demat Account of IEPF Authority. In terms of Rule 6 of IEPF Rules, a statement containing details of the name(s) of the shareholder(s) and their Folio number/ DP 1D-Client ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority is available on our website

In case no valid claim in respect of such equity shares is received from the shareholders by 2"November, 2017, the said equity shares shall be transferred to the Demat Account of IEPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules. In this connection,

please note that: In case you hold shares in physical form: The shares will be transmitted to the Demat Account of the IEPF Authority as perthe procedure stipulated in the IEPF Rules, without any further

In case you hold shares in electronic form: The shares will be directly transferred to the Demat Account of the IEPF Authority with the help of Depository Participants without any further

Shareholders are hereby informed that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to pursuant to IEPF Rules. Upon transfer to the Demat Account of IEPF Authority, the shareholders can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an online application, for which the details are available at www.iepf.gov.in. In case of any queries/clarifications, the concerned shareholders

may contact the Company's Registrar & Transfer Agent quoting their

TSR DARASHAW LIMITED (Unit: Asian Paints Limited) 6-10, Haji Moosa Patrawala Industrial Estate, 20, Dr. E. Moses Road, Near Famous Studio,

Mahalaxmi, Mumbai 400 011. Tel: +91 22 6656 8484 Fax: +91 22 6656 8494 Toll Free number : 18002100124

Folio No./Demat Account No. at:

FOR ASIAN PAINTS LIMITED JAYESH MERCHANT

Place : Mumbai

CFO & COMPANY SECRETARY,

PRESIDENT-INDUSTRIAL JVs

www.asianpaints.com for information and necessary action by the

na nc po Ho na

Yih O do m n a a p s n b d d n a y y p d p ir

आदित्य बिर्ला फेंशन ॲंग्ड रिटेस सिमिटेड (पूर्व क्टांसू स केंग्रन्स और विदेश सिनिधेड कर्युन प्रात) [CBF: L18101XH2067PLC233901]

ह्यादारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या संवालक नंडळाची वितीय वर्ष २०१७-१८ ची ६वी यैठक, शुक्रवार, दिनांक २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी, अन्य हामांवरोबरच, कंपनीचे. ३० संप्टेंबर, २०१७ रोजी संपलेल्या तिमाही आगि सहामाहीचे अलेखापरीहित विजीय निष्कर्ष विचायत घेण्यासाठी य त्यांना मंजरी देभ्यासाठी आयोजित केली आहे.

संचातक मंखळाच्या कादेशानुसार

तारीख: 3 ऑक्टोबर, २०१३ कंपनी सेकेटरी आदित्य विर्ला ग्रम कंपनी

<u>जाहिर नोटीस</u> उपनिबंधक, सहकारी संस्था, पी विभाग, मुंबई यांचे कार्यालय रूग न. ३०३, तिसरा मजला ओ विंग बि.एग.सी. गोडावुन बिल्डींग, संस्कृती कॉम्पलेक्स जवळ,

टाकुर कॉम्पलेक्स, ९० फुट रोड, कांदीवली (पूर्व), मुंबई ४०० १०१ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे अन्वये कलम १०१ चा दावा अर्ज क्रमांक १७/सन २०१७

चेअरमन/सेक्रेटरी सुँदर जमनोत्री सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, विक्डिंग नं. जे, सुंदर नगर, एस.व्ही. रोड

मालाड पश्चिम मुंबई ४०० ०६४.

.....अर्जदार वेरुद श्रीमती. विजया लक्ष्मी गॅरेज न २, सुदर जमनोत्री सहकारी गृहनिर्माण संस्था मर्याः,

सुंदर नगर, एस.व्ही. रोड,

मालाड पश्चिम मुंबई ४०० ०६४. ..गैरअर्जदार <u>जाहिर नोटीस</u>

१. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये अर्जदारानी गैरअर्जदार यांचे विरुद्ध वसूली दाखला मिळणेकरीता या कार्यालयाकडे अर्ज दाखल केलेला आहे याची नोंद ध्यावी.

२. अर्जदार संस्था त्याची कायदेशीर येणी वसूल करण्यासाठी गेर अर्जदार यांचे विरुद्ध पत्रव्यवहार केला असता त्यांनी यावावत कोणतेही उत्तर न दिल्याने गैर अर्जदार यांचे विरूद्ध वसूली दाखला मिळणेवाबत विनंती केलेली आहे

३. सदरचा दावा हा ०५/१०/२०१७ रोजी १.०० वाजता सुनावणीसाठी ठेवलेला आहे.

४. गैरअर्जदार अथवा त्यांचे कायदेशीर वारस, किंवा प्राधिकृत व्यक्ति-सर्फ़त् यावाद्यत समक्ष हजर राहून दानि म्हणणे / आक्षेप संबंधित कागदेपत्रांच्या पुराव्यासह दाखल करावा व या प्रकरणी त्याचा युक्तिवाद करावा.

५. या प्रकरणी गैरअर्जदार / इच्छुक इसम हजर राहिले नाही अथवा लेखी / तोंडी म्हणणे दाखल केले नाही तर या प्रकरणी एकतर्फि सुनावणी घेऊन दाव्याबाबत निर्णय दिला जाईल.

६. सदरची नोटीस ही आज रोजी २५/०९/२०१७ माझ्या सही शिक्यानिशी देत आहे.



PUBLIC NOTICE

sale agreement of the year 1976 executed hetween Ghatkopar Land Development Corporation (The Builder) and Mr Chandrakant Hirilbhai Kothari (The Erstwhile Owner) for the property at F-8 Jagdusha Nagar Avdhut Co-op. Housing Society Ltd., Jagdusha Nagar, Golibar Road, Ghatkopar (W), Mumbai - 40008 ias been lost/ Misplace, accordingly my client Mr. Ganpati Ramkrishna Seth lodged complaint at Ghatkopar police Sation or 29/09/2017 yide complaint No. 3874/2017. f any person, bank or institution claiming iterest in the said property or any par thereof by way of sale, giff, lease, mortgage ien, trust, easement or otherwise nowsoever are hereby required to claim personally of written claim at office address given below within 14 days from the date rereof, falling which such claim and the same, if any shall be consider as waived/void. Place: Mumbai Date: 04/10/2017

Ramesh B. Bhilare Advocate High Court Golibar Road, Ghalkopar (W) - Mumbai : 400 086 Mob. 9819132729

जाहिर नोटीस आमचे पक्षकार में प्रथमेश एंटरपाईज विरुडर्स व डेव्हलपर्स तर्फे भागिदार श्री. कैलार

पांडुरंग कोळी याचे सागण्यावरुन व त्यानी दिलेल्या माहीतीयरुन तमाम जनतेस कळविण्यात येते की, गौजे कांदिवली, ता. वोरीवली, मुंबई ऊपनगर जिल्हा येथील खालील सर्व्हे ३९, हिनं. २ संलग्नीत सि.टी.सर्व्हे नं. ७२९ क्षेत्र २२१२.५ चौ.मी. व सर्व्हे ४०, हि.नं. ५ संलग्नीत सि.टी सर्व्हे नं ७२० क्षेत्र १४९१ १ चौ.मी. अशा वर्णनाच्या मिळकती ह्या श्री. दामोदार गोविंद भंडारी रा. चारकोप, मुंबई यांच्या खुद खरेदीने एकमेव मालकीच्या व कब्जेवहीवाटीच्या मिळकती असुन त्या भिळकतीचे विकास हक्क त्यांनी केवळ मे. प्रथमेश एटग्राईज, बिल्ड्स व डेव्हलपर्स तर्फे भागिदार श्री. कैलास पांडुर कोळी व इतर दोन भागिदार याना दिलेले असुन त्या अनुशंगाने सदर भागिदारी संस्थेचे लाभात कघीहि ख्न होनारे कुमुखत्यारपत्र सद्धा दिलेले आहे. या व्यतीरिक्त सदर श्री दामोदर गोविंद भंडारी यांनी त्या मिळकतींचावत अन्य कोणीही व्यक्ती, ईसम् व संस्था इ. यांचेवरोंबर कोनतेही व्यवहा केलेल नसुन करार, गदार, कुलमुखत्यारपत्र इ लिहून दिलेल नाहीत. परंतु काही इसम् दामोद गोविंद भंडारी यांच्या नावे खोटी कागदंपत्रे वनवुन त्या मिळकतींवर हक्क असल्याच्य वतावण्या करुन गिळकती हडप करण्यांचा प्रयत्न करत आहेत. म्हणून मिळकर्तीच्या संरक्षणार्थ योग्य त्या ऊपाययोजना व कारवाया करन्याकरीता आमचे पक्षकार यांनी मे ए.आर.कन्स्ट्रक्शन्स कंपनी यांचे प्रो. आनंद रामकृष्णन पिल्लई यांना कुलमुखत्यार नेमुन अधीकार दिलेले आहेत. तरी या नोटीसीडा तमाम जनतेस जाहिर सुचना देत आहीत की दामोदर गोविंद भंडारी अथवा में प्रथमेश एंटखाईज, विल्डर्स व डेव्हलपर्स तर्फे भागिदा श्री. कैलास पांडुरंग कोळी व इतर दोन मागिदार यांच्या संमत्तीशीवाय कोणिहि कॉर्णित्याही प्रकारचा खरेदि-विक्रि वा अन्य कोणत्याही प्रकारचे व्यवहार कोणीही करे नयेत. असे व्यवहार केल्यास ते वेकायदेशी ठरुन त्या सर्वाची जवावदारी त्या त्या संबंधीतांवर राहील याची नोंद घ्यावी. मे प्रथमेश एंटरपाईज, विल्डर्स व डेव्हलपर्स तर्फे भागिदार श्री. कैलास गांडुरंग कोळी व इतर दोन भागिदार तसेच श्रीः दामोदर गोविंद मंडारी हे त्या खोटया दस्तऐवजांवावत योग्य ती माहीती व कांगदपचे मिलाल्यानंतर योग्य नि कायदेशीर कारवाई संवंदीतांवर करणार आहेत. यांची तमाम जनतेने नोंद ध्यावी. दिः ०३/१०/२०१७

सही/

याशिवाय येथे : 11/1B. वीर सिध्दीविनायक को-ऑप हावसिंग सोसायटी,

वौदा मजला, शिवसुष्टी,

नहरु नगर, कुली, मुंबई,

श्री. यशवत एस. दुदुस्कर, वकील

पत्ताः वेसमेट, सोनल अपार्टमेट

जोशीवाडा,अभ्युदया कॉ.ओ. बेंकेजवळ

स	हकारी संस्था, पी विभ	ाग, मुंबई	चर्र्ड, ठाणे (प	गश्चिम), ४००६०
	सिक्युरिटायक्षेशन ॲण्ड रिव सिक्युरिटी इन्टरेस्ट व	हन्द्रक्शन ऑफ फायनास्ति ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या	यल ॲसेटस् ॲप्ड ए- र कलम 13(2) अन्वये	फोर्समेंट ऑफ मुचना
अनु. कः.	कर्जदाराचे नांच आणि पत्ता / पत्ते (स)	कर्ज़ रक्कम (रू.) (ब)	गहाणं मालमत्तेचा वपशील/मालमत्ता (क)	धकित रक्कम (रूः) (स्र)
1.	श्री./श्रीमती 1. प्रितपाल हरभजन खनुजा	रू. 50,00,000/- (रूपमे पन्तम लाख फक्त)	संपतिः दुकातं नं. ८, तळ	रू. 51,73,383/- (रूपये एक्कावन लाख
	2. अंजु खनुजा	कर्ज खाते का. HLAPMKH00080862 '	मजला, कॉदिवली कमलवन सीएचएस	त्र्याहतार हजार तीनशे व्यापेशी फक्त)
-	 प्रितपाल हरभजन एचथुएफ खनुजा कर्ता तर्फें 		लिमिटेड, सी.टी.एस. 885/बी, पत्रव्यवहार	21.09.2017 अनुसार कर्ज
	सर्व येथे : फ्लॅट नं. 101/102, हाई लैंड		सर्वे नं. 79 (पी.टी.), एम.जी.रोड, वॉबी	@ 16.75% प्रति वर्षाच्या दराने
	पार्क, चारकोप गाव, कादिवली (परिचम), मुंबई-400065.		शॉपीग सेंटरच्या समीर, धापूकर बाडी, कांदिवली (पश्चिम),	भविष्यातील व्याजासह 22.09.2017
	याशिवाय येथे: दुकान नं. 8, तळ मजला,	4	मुंबर-400067. (अधिक विस्तृत वर्णन	पासून मत्यक्ष
` .	कादिवली कमलवन सीएचएस लिमिटेड, सी.टी.एस. 885/बी,		(आयक (वस्तुत वर्णन अनुसूची-अ मध्ये दिले आहे)	
١.	पत्रव्यवहार सर्व्हें नं. 79 (पी.टी.), एम.जी.रोड, बॉबी शॉपीग		wiig,	
	सेंटरच्या समार, धाणूकर वाही,			
ľ	कादिवली (पश्चिम), मुंबई-400067			
	याशिवाय येघे: C/o पाल मोटर्स, C/o पाल कार			
	असेसरीज, एसआर नं. 04 आकृति अपार्टमेंट, एम.जी.रोड,			
,	धापूकर वाडी, बाडी, कादिवली (पश्चिम), मुंबई-400065,			A

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खाल्यायी आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भर तेल्या हिशोन पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ 'ड' मध्ये दर्शनिल्याप्रमाणे धकित सक्कम् आहे. कर्जफेडीमध्य कुर्जदारांनी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदाराच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालगत म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचित करीत आहेत. वरील परिस्थिती लक्षात घेठन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदाराना सूचित करीत आहे की त्याने/त्यांनी ही सूचना प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड' मध्ये दर्शविलेल्या धकित रकमेसह आजपर्यंतचे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'क' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमतेचा तावा घेण्याचा कंपनीला अधिकार राहिल. कृपया नींद घ्या की संरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (B) च्या तरतदी अन्तये "कर्जदार सिक्यअर्ड क्रेडीटर यांची धकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा तब्यात असेल्या मालमतेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बाली, किमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासनी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे यावीही नींद घ्यावी जर कर्जदार दूपरीत्लिखित वेळेन सिक्युअर्ड अंसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमता परत करण्यास पात्र नसेल" आणि कंपनी कायद्याने तिला शक्य असलेली इतर कारवाई करील. कंपनीच्या लेखी पूर्वपरवानगीविना कर्जदारांना गृहाण् मालमतेचे व्यवह् (हस्तांतरण, विक्री, भाडेपट्टा किंवा इतर यासह) करण्याचा किंवा तिसऱ्या पद्माचे हितसंबंध निर्माण करण्याचा अधिकां नाही याची त्यांनी नोंद प्याबी याचे उल्लंघन झाल्यास एक वर्ष कारावास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही होते याची नोंद

> अनुसूची अ (सुरक्षित संपत्ती चे वणन)

दुकान नं. 8, तळ मजला, ज्याचे घटई क्षेत्र 524 स्क्वेंबार फीट कार्पेट एरिया बिल्डिंग "कांदिवली कमलबन सीएचएस लिमिटेड" ने ओळखली जाते, सीटीएस. 885/बी, पत्रव्यवहार सर्व्हे नं. 79 (पीटी.), पाव काविवली, नालुका बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा -, काविवली कमलवन सीएचसी लि., येणे प्रमाणे चतुःसिमा आहे -

ः जमिन बेअगिंग सर्वे नं. 79 (पीटी.) पूर्वे च्या दिशेने पश्चिम च्या दिशेने : गोवान किंवा वावन तर्फे

ান্ত: कांदिवली (पश्चिम) मुंबई

उत्तरे च्या दिहोने 🦙 गव्हर्नमेन्टची जमिन जी पाडा आणि जमिन बैअरींग सर्व्हें नं. 79, हिस्सा नं. 1 दक्षिणेकडे ः जीवन बेशरींय सर्व्हे नं. 79 (पीटी.)

कृते इंडियासुल्स हाऊसिंग फायनान्स लि. प्राधिकृत अधिकारी

गोरेगाव, टिंडोशी येथील मंबर्ड नगर दिवाणी न्यायालयातील अल्प कारण बाद के. २७८० सन २०१६

बँक ऑफ बडोटा ..वादी मे. ऑफान ऑक्साईडस आणि अन्य .प्रतिवाद<u>ी</u> प्रति.

१. मे. ऑप्शन ऑक्साईडस ३०६, संजार एन्वलेव्ह, मिलाप थिएटर समोर, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४००

२. श्री. दिलीप शांतीलाल पारीख २०६, संजर एन्क्लेव्ह, मिलाप थिएटर समोर, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४००

३०६, संजर एन्क्लेव्ह, मिलाप थिएटर समोर, एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० 643. सलाम : ज्याअर्थी उपरिनामित वादींनी ह्या नामदार न्यायालयात तुम्हा उपरोक्त प्रतिवादींविरुद्ध एक

वाद दाखल केला आहे त्याचे संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे म्हणजेच :-

म्हणन बांदी प्रार्थना करतात :-(ए) की, बादातील निशाणी ''एन'' असलेल्या वादींच्या दाञ्याच्या तपशिलाप्रमाणे वाद दाखल केल्या तारखेपासून प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत मासिक आधारे द.सा. ११,३५% दराने पुढील : व्याज अधिक २% दंड व्याज यासह एकत्रितपणे रु ६,२६,२७४/- (रुपये सहा लाख सञ्जीस हजार दोनने चौऱ्याहतर मात्र) ची रक्षम सदर टर्म लोन (बरोडा ऑटो लोन) अंतर्गत वादींना अदा करण्याकरिता प्रतिवादींना संयुक्तपणे आणि

वेगवेगळे आदेश आणि हुकूम द्यावेत. (ब्री) की, असे घोषित करावें की, उपरोक्त कर्जाच्या संबंघातील वार्दीच्या थकबाकीची परतफेड -नॉ. क्र. एमएच-०२-सीझेड-९०१८ घारक चार चाकी शेवलें सेल सेडानच्या वैधा रित्या अस्तित्वात असलेल्या तारणाने रितसर सुरक्षित केली आहे.

की, प्रतिवादींच्या मालकीची नों. क्र. एमएच-०२-सीझेंड-९०१८ घारक सदर तारण चार चाकी शेवलें सेल सेडान ह्या नामदार न्यायालयाच्या आदेश आणि निर्देशान्वयें त्यांच्याकडून विकले जावे आणि त्याची निव्वळ विकी रक्षम वार्टीकडे किंवा वरील विनंती (ए) मध्ये दाव

केलेल्या त्यांच्या धकबाकीप्रती त्यांच्या हवाली करावी. की, वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, कोर्ट रिसीव्हर किंवा अन्य तेणत्या योग्य व सक्षम व्यक्तीची नों. क्र. एमएच-०२-सीझेड-९०१८ घारक तारण चार चाकी शेवर्ले सेल सेडानचे प्रापक म्हणून नियुक्ती करावी आणि त्यांना ती विकून निञ्चळ विक्री रक्षम वादींकडे किंवा त्यांनी दावा केलेल्या थकबाकीला भागवण्यासाठी त्याच्याकडे सुपूर्व करण्यासहित

दिवाणी प्रक्रिया संहिता १९०८ च्या आदेश .. नियम १ अन्वये सर्व अधिकार अस्वितः की, वादाची सुनावणी आणि अतिम निकाल प्रलंबित असल्याने, वादींना स्वतःला किंवा त्यांचे नोकर, एजंटस किंवा अन्य कोणास ह्या नामदार न्यायालयाच्या एका आदेश आणि मनाईहुकूमाने कोणत्याही प्रकार नों. क्र. एमएच-०२-सीझेड-९०१८ धारक चार चाकी शेवर्ले सेल सेडानचे हस्तांतरण करण्यास किंवा निकाली काढण्यास किंवा त्यात त्रयस्थ पक्षकारांचे अधिकार बनवण्यास मृजाव करण्यात याचा.

(एफ) की, वरील प्रार्धना (डी) आणि (ई) च्या बाबतीत वादींना अंतरिम आणि अंतरिम कालीन अनुतोष मंजूर करावेत.

(जी) खटल्याचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार आवश्यक अशा अन्य आणि पुढील अनुतोषांसाठी (एच) वादाच्या खर्चीसाठी.

तुम्हाला याद्वारे ह्या नामदारं न्यायालयात १८ नोव्हेंबर, २०१७ रोजी सकाळी प्रमाण वेळ स. ११.०० वा उपरोक्त वादींना उत्तर देण्यासाठी एकतर व्यक्तीशः किंवा वादाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकेल अशा वकीलामार्फत किंवा अशा सर्व प्रश्नाची उत्तरे देऊ शकेल असा अन्य व्यक्तीसह हज होण्यासाठी समन्स बजावण्यात येते आणि तुन्ही हजर होण्यासाठी ठरविलेल्या दिवशी वादाचा अंतिम निकाल दिला जाणार असल्याने त्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व साक्षीदार सादर केले पाहिजेत, आणि याद्वारे तुम्ही सुचना घेणे आवश्यक आहे की, सांगितलेल्या दिवशी हजर राहण्यात तुम्ही कसूर केल्यास तुमच्य गैरहजेरीत बादावर सुनावणी होऊन निकाल देण्यात येईल आणि बार्दीच्या दाव्याच्या गुणवतेशी संबंधित किंवा तुमच्या बचावाकरिता ज्यावर तुम्ही विसंबून आहात अशा शक्ती असलेले पुरावे किंवा तुमच्य ताब्यातील कोणतेही दस्तावेज तुमच्या बरोबर आणावेत किंवा तुमच्या बेकिलासोबत पाठवावेत. माझ्या हस्ते आणि हार नामदार न्यायालयाच्या शिक्क्याने हार १३ सप्टेंबर, २०१७ रोजी दिले. प्रविधकासाठी

वादींसाठी वकील ३११, वर्मा चेंबर्स, ३रा मजला, ११, होमजी स्टीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१. मोबाईल नं. ९८२०७००१९८ दि. १३ सप्टेंबर, २०१७ ्ड-मेल : anantshinde.advocate@gmail.com

अनंत बी. शिंदे औंड क

(व)						7.1
अतु. कर्जदराचे चंत आणि पता / पते कर्ज रवकम (क्.) (क.) (क.) (क.) (क.) (क.) (क.) (क.) (क	-					
ति (व) तपशील(मास्समत (क) तपशील(मास्समत (क)) तम्म स्वित स्वा समार्थ सिहंस स्व स्व समार्थ सिहंस स	٠.	सिक्युरिटी इन्टरेस्ट	ਭੱਕਟ, 2002 (ਫ ਲੱਕਟ)	च्य	1 कलम 13(2) अन्वये	सूचना :
त (क)	अन्.	कर्जदाराचे नांव आणि पता / पते	कर्ज स्वकम	10		थकित रक्कम
1. 1. गेरुका सपोर्ट सर्विसंसं स्थापक मुद्रा का लाख : (सपितः ते. 1) (स्थापका त			(死)	. :		
स्थापे एक मोटी यह जांछ . (संपति मे. 1) क्यां साम्प्रित स्थापे एक मोटी यह जांछ . (संपति मे. 1) क्यां साम्प्रित स्थापे स्थ	_					
भवन) मुजी बात क्रा से से हिंद से 101, पहिला से हिंद से 103, पहिला से 11, नवीन से हिंद से 103, पहिला से 11, नवीन से हिंद से 103, पहिला से 11, नवीन से 13, 103, हिंद से 11, नवीन से 13, 103, हिंद से 11, नवीन से 13, 103, हिंद से	1.	76 1 191 191		بريني	T 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	
हीं - बीमती. 2. विवास स्व. शर्मा 3. लाला सीताराम वानपुढे 4. कल्पना सामण्या पुजारी 5. सतीशांवंद शर्मा 6. रामण्या चेणणा पुजारी 7. याव अणोते, पद्मराहंच होते, से कल्पना सामण्या पुजारी 7. याव अणोते, पद्मराहंच होते, से विव. विजय क्रिक्टा स्वे ने उठिट से विव. विजय क्रिक्टा सेवा सेवा सेवा सेवा सेवा सेवा सेवा सेव	Ħ	- ग्रायकोट-लिमिटेह				
2. विद्या एस. शर्मा 3. लाला सीवाराम धावपूर्व 4. कल्पना रामण्या पुजारी 4. कल्पना रामण्या पुजारी 5. सतीशावंद्र समा 6. रामण्या चेणण्या पुजारी सर्व येथे: 6. रामण्या चेणण्या पुजारी सर्व येथे: 7. रामण्या चेणण्या पुजारी सर्व येथे: 8. रामण्या चेणण्या पुजारी सर्व येथे: 9. रामण्या चेलार कांप्यकेलमः, ग्राईम रोझ को-ऑव हावधिय सोण्यये लिपिटेड, सर्वे तं. 269, (जुना सर्वे नं. 206), हिस्सा नं. 2, याव अवंदेले, पव्हरंपर्वेन रिटेशे, गालुका वर्धा, तिल्हा वर्णे, वाणे (पूर्व), मुवाई, महाराष्ट्र - 401208. सर्वेत नं. 103, पहिला मजला, "ए" देम, विल्हा नं. याव अवंदेले, पव्हरंपर्वेन रिटेशे नं. "वी" नेतेंद्र एकतें, पारचा नगा, सर्वे ने 363, हिस्सा नं. 11, नवीन सर्वे नं. 302, हिस्सा नं. 11, नवीन सर्वे नं. 302, हिस्सा नं. 11, नवीन सर्वे नं. 302, हिस्सा नं. 13, नवीन पर्वेट नं. 302, हिस्सा नं. 13, नवीन पर्वेट नं. 302, हिस्सा नं. 13, नवीन पर्वेट नं. 302, हिस्सा नं. 14, नवीन पर्वेट नं. 302, हिस्सा नं. 15, नवीन पर्वेट नं. 302, हिस्सा नं. 3092, 3093 आपि 3088-ए. केतकी पाडा येकनककं, एनटीएनएल एसस्येन जवळ, रहीसर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068. प्रमायात्वाता येथे: स्म नं. 5, हितारी चाळ, पहिला मजला, एम को रोड, अंबावारी, रहिस्स (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068. स्म नं. 5, हितारी चाळ, पहिला मजला, एम को रोड, अंबावारी, रहिस्स (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068.	4	श्री में श्रीमती				
3. लाला सीताराम सामग्री हो कि देह, स्वाप्त के कि कि कि कि हो					विजय विद्यार	
यानावें 4. कल्पना रामण्या पुजारी 5. सतीशावंद्र शर्मा 6. रामण्या पेजारी संति हें . 269, दिस्सा 7. 2, नाव अपोते; एवः (गार्मित सिट), संवें 8. रामण्या पेजारा 8. रामण्या पेजारा 8. रामण्या पेजारा 8. रामण्या पेजारा 9. १०, २, व्याव अपोते; एवः (गार्मित सिट), संवें 12, नाव अपोते; एवः (गार्मित सिट), संवें 13, 289, (जुना सब्वें ने. 206), िहस्सा नं. 2, गाव अपोते; एवः (गार्मित सिट), संवें 13, 289, (जुना सब्वें ने. 206), िहस्सा नं. 2, गाव अपोते; एवः (गार्मित सिट), संवें 14, विल्डा वर्ण, वर्ण (पूर्व), मुंबई, महत्तप्ट् - 401208. याशिवाय येथे: पत्तें नं. 103, पहिला मजला, "ए" विंग, विल्डिंग नं. "वी", नेदंद एकोर्ड, परस्वा नगर, सब्वें ने 363, हिस्सा नं. 11, नवीन सब्दें नं. 66, हिस्सा नं. 11, 17, निप्त पाईवर रोड, गाव्मक अणि लिल्हा वर्णे, मुंबई, महत्तपट्ट- 401208. याशिवाय येथे: पत्तें नं. 66, हिस्सा नं. 11, 17, निप्त पाईवर रोड, गाव्मक अणि लिल्हा वर्णे, मुंबई, महत्तपट्ट- 401208. याशिवाय येथे: पत्तें नं. 302, हिस्सा नं. 11, गाव्मक अणि लिल्हा वर्णे, मुंबई, महत्तपट्ट- 401208. याशिवाय येथे: पत्तें नं. 302, हिस्सा नं. 11, गाव्मक अणि लिल्हा वर्णे, मुंबई, महत्तपट्ट- 401208. याशिवाय येथे: पत्तें नं. 302, हिस्सा नं. 11, गाव्मक अणि लिल्हा वर्णे, मुंबई, महत्तपट्ट- 401208. याशिवाय येथे: पत्तें नं. 302, हिस्सा नं. 11, गाव्मक अणि लिल्हा वर्णे, मुंबई, महत्तपट्ट- 401208. याशिवाय येथे: पत्तें नं. 302, हिस्सा नं. 11, गाव्मक अणि लिल्हा वर्णे, मुंबई, महत्तपट्ट- 401208. याशिवाय येथे: पत्तें नं. 302, हिस्सा नं. 11, गाव्मक अणि लिल्हा वर्णे, मुंबई, महत्तपट्ट- 401208. याशिवाय येथे: पत्तें नं. 302, हिस्सा नं. 11, गाव्मक अणि हिस्स को अणि हिस्स	e e			::"		
संसामधी लिभिटेड, सें कल्पना रामण्या पुजारी 4. कल्पना रामण्या पुजारी 5. सांगिरावंड समाँ 6. रामरणा चेण्णपा पुजारी सर्वे नं. 206), (इसमानं नं. 2, गाव अमोते; एवरजार्दन सिटी, सांतुर नं. 101, पंडिला मजला, "मी" लिंग, विजय विद्यात कॉम्पलेक्स, ग्रार्टन पेंड को-ऑप हर्लिंग सोसायटी लिभिटेड, सर्वे तं. 269, (जुना सर्वे नं. 206), हिस्सा नं. 2, गाव अमोले, प्रवारमांदन सिटी, गालुका वसर्र, लिला कणे, वागे (पूर्वे), मुंबई, महाराष्ट्र - 401208 पाशिवाय येथे: पलंट नं. 103, पंडिला मजला, "ए" लिंग, विल्डा कर्णे, वागे (पूर्वे), मुंबई, सर्वे नं. 363, हिस्सा नं 11, नवीन सर्वे नं 66, हिस्सा नं 11, नवीन सर्वे नं सर्वे नं 363, हिस्सा नं 11, नवीन सर्वे नं सर्वे नं 363, हिस्सा नं 11, नवीन सर्वे नं सर्वे नं 303, विद्या मजला, "दौ नं, विराह्म अणि लिंहा वागे, मुंबई, महरायट्- 401208 याशिवाय येथे: पलंट नं 302, विसरा पजला, "दौ निंग, मुंबई महरायट्- 401208 याशिवाय येथे: पलंट नं 302, विसरा पजला, "दौ निंग, मुंबई महरायट्- 401208 याशिवाय येथे: पलंट नं 302, विसरा पजला, "दौ निंग, मुंबई महरायट्- 401208 याशिवाय येथे: पलंट नं 302, विसरा पजला, "दौ निंग, मुंबई महरायट्- 401208 याशिवाय येथे: पलंट नं 302, विसरा पजला, "दौ निंग, मुंबई महरायट्- विपेटक, सीटीएस नं 3092, 3093 आणि 3088-ए, केतको पांडा येकन्यक, एमटीएसल पुक्तो, पुंबई, महरायट्- 400068 प्रमामंदनकाने नं 1: पांहावाय येथे: सन नं 5, दिखारी चाळ, पहिला मजला, एम व्हे रोह, अंबावावी, रहिसर (पूर्व), मुंबई, महरायट्-400068				٠.,		
5. सतीशावंद्र शर्मा 6. रामण्या चेण्णपा पुजारी सर्व रेवे: पर्व र वेवे:				'∮		प्रति वर्षाच्यां दराने
5. सतीशर्गवंद्र समां 6. रामण्या चेण्णपा पुजारी सर्व थेवे: पलंदर ने 101, पिठला मजला, 'भी' हिंग, विजय जिंवर कांम्पलेक्स, ग्राईम रोई को-आँव कांम्पलेक, ग्राईम रोईम रोईम रोईम रोईम रामणेक, ग्राईम रोईम रोईम रोईम रामणेक, ग्राईम रोईम रोईम रामणेक, ग्राईम रामणेक, ग्राईम रोईम रामणेक, ग्राईम रामणेक, ग्राईम रोईम रामणेक, ग्राईम रामणेक, रामणेक, ग्राईम रामणेक, रामणेक, ग्राईम रामणेक, र				1	सर्वे नं. 269, (जुना	भविष्यातील
सर्व देवे: पवार नं. 101, पहिला मजला, 'बी' विंग, विजय जिला, कोम्मलेक्स, ग्राहिस रोड़ को-ऑप हलिंग सोलायी लिंगिट, सर्बे गं. 269, (जुना सर्वे कं. 206), हिस्सा नं. 2, गुज अंभेले, पव्हरसांहित सिटी, गालुका वसई, जिल्हा कर्णे, जाने (पूर्वे), मुंबई, महाराष्ट्र - 401208 पाशिवाय येवे: पत्हर प्रसेट मं. 103, पहिला पाशिवाय येवे: पत्हर नं. 103, पहिला पत्हर नं. 103, पहिला मजला, "ए" विंग, निहंड मं. "बी', निर्देद पकोडे, परस्वा नगर, सर्वे गं. 363, हिस्सा नं. 11, नवीन सर्वे नं. 66, हिस्सा नं. 11, नवीन सर्वे नं. 302, विसरा पजला, 'दी', विंग, मुस्त्व अणाविंहे, गोर्य को-ऑप हार्जीक्ष सोसाय्ये हिमिट्ट, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए, केनकी पाड़ा येकनका, एमटीएनएल एक्सयेंन जवळ, दहीसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068 पत्राप्टांत्वाय येथे: सन् नं. 5, हितायी चाळ, पहिला मजला, एस को तेड, अंबावारी, रहिसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068:				1		व्यानासह .
सत् व प्याः भर्तेट नं 101, चहिला मजला, व्याः ने 103, चहिला मजला, व्याः ने 103, चहिला प्रति के 103, चहिला मजला, व्याः ने 11, नवीन कर्लें ने 103, चहिला मजला, व्याः ने 11, नवीन कर्लें ने 103, चहिला मजला, व्याः ने 11, नवीन कर्लें ने 103, चहिला मजला, व्याः ने 11, नवीन कर्लें ने 103, चहिला मजला, व्याः ने 11, नवीन कर्लें ने 103, चहिला मजला, व्याः ने 11, नवीन कर्लें ने 103, चहिला ने 11, चहिला ने 12, चहिला ने 11, चहिला ने 12, चहिला ने 13, क्यां चहिला ने 13, चहिला विकाल ने 13, चहिला ने 13, च		6. रामण्णा चेण्णपा युजारी .		'. ·		19.09.2017
भवार न. 101, पहला मजला, "वी" बिंग, बिंग, बिंग हैं महें से को-अंगि हालिया संहाल हैं से 206), हिस्सा नं. 2, गुज अंग्लेले, एवररगर्हन सिंट), गालुका कार्य, जिल्हा उले, उले (पूर्व), सुंबई, नहराप्ट्र - 401208, पाशिताय येथे; पलंट नं. 103, पहिला पलंट नं. 11, नवीन पलंट नं. 11, नवीन पलंट नं. 66, हिस्सा नं. 11, नवीन पलंट नं. 365, हिस्सा नं. 11, नवीन पलंट नं. 365, हिस्सा नं. 11, नवीन पलंट नं. 302, उलाव अणि जिल्हा डाणे, मुंबई, पलंदापट्ट पण्डा नं. 302, हिस्सा नं. 13, मुंबई, पलंदापट्ट पण्डा नं. 302, हिस्सा नं. 304 पलंट नं. 302, उलाव अणि जिल्हा डाणे, मुंबई, पलंदापट्ट पण्डा नं. 302, हिस्सा नं. 303 पलंट नं. 302, हिस्सा नं. 304 पण्डा चलंदापट्ट पण्डा नं. 304 पण्डा चलंदापट्ट पण्डा नं. 305 हिस्सा नं. 305 हिस्सा नं. 306 हिस्सा नं. 306 हिस्सा नं. 307 हिस	<i>;</i> ;;	सर्व येथे:				पासून प्रत्यक्ष
"बी" विंग, विजय विवार कोम्मलेक्सा; ग्रार्टर रोड़ को-ऑप हार्जीक्म सोलायटी लिगिटेड, सब्बें गं. 269, (जुना सब्जैं नं. 206), हिस्सा नं. 2, गुन अंग्लेट, एक्टरराईटर स्थि, गालुका वधाँ, जिल्हा काणे, वाने (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - 401208 पाशिवाय येथे: पस्ते नं. 103, पहिला मजला, "ए" विंग, विल्डिंग नं. "बी", नर्गेंद्र एकोर्ड, प्रारच्या नगर, सब्बें गं. 363, हिस्सा नं. 11, नवीन सब्दें नं. 103, पहिला मजला, "ए" विंग, विल्डिंग नं. "बी", नर्गेंद्र एकोर्ड, प्रारच्या नगर, सब्बें गं. 363, हिस्सा नं. 11, नवीन सब्दें नं. 666, हिस्सा नं. 11, 17; मिरा पाईदर रोड, गालुका आणि जिल्हा वाणे, मुंबई, मलराष्ट्र- 401208 याशिवाय येथे: पस्तेंट नं. 302, विसरा मजला, "सी", विंग, मधुवन आपार्टिंगेंट, गधुवन को-ऑप हार्जीक्म सोतायटी शिंगिटेड, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए. केनतकी पाड़ घेकनका, एमटीएमएल एक्सचेंन जलळ, रहीसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068 प्रत्राचार पेथे: स्म नं. 5, दिवारी चाळ, पहिला मजला, एस को रोड, अंबावार्डी, रहिस्स (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068:		पलॅंट नं. 101, पहिला मजला.		1.		मरणा होईपर्यंत .
कांन्यलेक्स, ग्राहेम रोड़ को-ऑव हाजिए सोरायटी लिग्टिड, सर्वें तं. 269, (जुना सर्वें नं. 206), हिस्सा नं. 2, गूज अंजेले, एक्टएमंत्री रिटो, गालुका वर्ध, जिल्हा राणे, राणे (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - 401208. सर्वें नं. 363, हिस्सा नं. पाणिवाय येथे: एके विल्डें नं. 103, पहिला मजला, एके विल्डें नं. "ची", नर्दें प्यत्नें, पारवा मणा, सर्वें नं. 363, हिस्सा नं. 11, नवीन एके सर्वें नं. 66, हिस्सा नं. 11, नवीन एके सं. 13, पाणुका आणि जिल्हा जिल्हा राणे, नुंब, महराष्ट्र- 401208. प्रतिहास पाणा, "ची" विपाय पाणुका आणि रोटें हिस्सा नं. 30 प्राण्डिक, सीटीएस नं. 30 प्रतिहास कोणि उठिक- एके स्तिने पाडा येकनाका, एमटीएस नं. उठिक- एके स्तिने पाडा येकनाका, एमटीएस एक्स प्रतिने पाडा येकनाका, एमटीएस एक्स प्रतिने पाडा येकनाका, एमटीएस नं. उठिक- एके स्तिने पाडा येकनाका, एमटीएस नं. उठिक- एके स्तिने पाडा येके						
हार्विम सोलायटी लिग्टिड, सर्वे तं. 269, (जुना सर्वे तं. 206), हिस्सा नं. 2, गाव अंजीले, एवररार्ग्यंट गिर हो, गोवंदि, जिल्हा कंपी, मुंगंदि, नित्ता कंपी, मुंगंदि, नित्ता कंपी, मुंगंदि, नित्ता कंपी, मुंगंदि, नित्ता कंपी, मुंगंदि, महाराष्ट्र - 401208. याशिवाय येथे: एवं तं. 103, पहिला मजला, "ए" बिंग, बिरिट्डंग नं. "बी" नर्देड एकोडे, परवला नगा, सर्वे नं 363, हिस्सा नं. 11, नवीन सर्वे नं. 66, हिस्सा नं. 11, 17; निप्प पाईदर रोडे, महराष्ट्र- 401208. याशिवाय येथे: एवंट नं. 302, हिस्सा मजला, "सी" बिंग, महुबन आपर्टिंगे, मुंबंद, महराष्ट्र- 401208. याशिवाय येथे: एवंट नं. 302, हिस्सा मजला, "सी" बिंग, महुबन आपर्टिंगे, मुंबंद, महराष्ट्र- 401208. याशिवाय येथे: एवंट नं. 302, हिस्सा मजला, मुंबंद, महराष्ट्र- 401208. विमान्देड, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए, केतकी पाडा चेकनाका, एनटीएनएल एक्सवेंन जांक, दिस्सा (पूर्व), मुंबंद, महराष्ट्र- 40068. प्रमाप्तानकार्ते 1: पाडीका विस्तृत वर्णन अवस्तुती-ए में दिपा गया है)			1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1		46KIŞ - 40 1203.	
तं. 269, (जुना सब्हें नं. 206), हिस्सा नं. 2, गाव अवोले, प्रत्ररार्थन कियो, गालुका वर्धा, प्रत्ररार्थन कियो, गालुका वर्धा, प्रत्रे नं. 103, पहिला प्रज्ञा अणे, राणे (पूर्व), मुंबई, महरापट्ट - 401208. पाणिवाय येथे: पहेंद नं. 103, पहिला मजला, प्रते नं. 363, हिस्सा नं. 11, नवीन सब्हें नं. 466, हिस्सा नं. 11, 17, मिरा पाईदर रोड, गालुका आणि जिल्हा आणे, मुंबई, महरापट्ट - 401208. पाणिवाय येथे: पहोंद प्रते के, गहरापट्ट - 401208. पाणिवाय येथे: पहोंद नं. 302, हिस्सा नं. 11, 17; मिरा पाईदर रोड, गालुका आणि जिल्हा आणे, मुंबई, महरापट्ट - 401208. पाणिवाय येथे: पहोंद नं. 302, हिस्सा नं. 11, 17; महरापट्ट - 401208. पाणिवाय येथे: पहोंद नं. 302, हिस्सा नं. 11, गवीन कार्यों किया प्रतार्थ के अणि उठा के अणि उठा के अणि उठा के किया कार्यों किया प्रतार्थ के अणि उठा के किया के अणि हिस्सा नं. 3092, जिल्हा मजला, प्रतिप्र नं. 3092, जिल्हा मजला, प्रतिप्र नं. 3092, जिल्हा मजला, प्रतिप्र नं. 3092, जिल्हा के अणि उठा के किया के जिल्हा के अणि उठा के किया क						1. A. A. A.
हिस्सा नं. 2, गाव अवोले, प्रवर्रगार्देन सिटी, गालुका ययर्द, जिल्हा उणे, जारे (पूर्व), मुंबर्द, महत्तप्र - 401208. याशिवाय येथे: पर्लेट नं. 103, पहिला मजला, "ए" विम, विस्टिंग नं. "वी", नरेंद्र एकोर्ड, परस्वा नगर, सर्वे नं. 363, हिस्सा नं. 11, 17, मिरा पाईटर नं. "वी", नरेंद्र एकोर्ड, परस्वा नगर, सर्वे नं. 363, हिस्सा नं. 11, 17, मिरा पाईटर है, गालुका अणि जिल्हा वर्णे, मुंबर्द, महत्तप्र- 401208. याशिवाय येथे: पर्लेट नं. 302, हिस्सा नं. 11, 17, मिरा पाईटर है, गालुका अणि जिल्हा वर्णे, मुंबर्द, महत्तप्र- 401208. याशिवाय येथे: पर्लेट नं. 302, हिस्सा नं. 11, 17, मेरा पाईटर है, गालुका अणि जिल्हा वर्णे, मुंबर्द, महत्तप्र- 401208. याशिवाय येथे: पर्लेट नं. 302, हिस्सा नं. 11, 17, मेरा पाईटर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, मेरा पाईटर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, मेरा पाईटर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 302, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 303, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 303, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 303, हिस्सा नं. 11, 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 303, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 303, हिस्सा नं. 11, 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 303, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 303, हिस्सा नं. 11, 17, महत्त्व को-आप एस्टर नं. 303, हिस्सा नं. 11, 11, 11, 11, 11, 11, 11, 11, 11, 11	1				(मंपनि चं. 2)	
प्रवारमार्दन सिद्धी, गालुका वर्धा, विल्ला कर्णे, वागे (पूर्व), मुंबा, महाराष्ट्र - 401208. पाशिवाय येथे: पारति कर्णे, पाशिवाय मंगे: पर्ते नं 103, पहिला मजाला, पु विल, विहिन्देश नं "वी", नरेंद्र एकोर्ड, परस्वा नगर, सर्वे नं 363, हिस्सा नं 11, नवीन सर्वे नं 66, हिस्सा नं 11, नवीन सर्वे नं 363, हिस्सा नं 11, नवीन सर्वे नं 66, हिस्सा नं 11, नवीन सर्वे नं 302, हिस्सा नं 11, नवीन पर्वे नं 302, हिस्सा नं 11, नवीन सर्वे नं 302, हिस्सा नं 12, नवीन पर्वे नं 302, हिस्सा नं 3092, 3093 आणि 3088-ए, केतकी पाडा येकनाकत, एमटीपनएल एक्सबेंन जवळ, रहीसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068, प्रमाभावकता नं 1: पाहित्वा येथेः स्म नं 5 हित्वारी चाळ, पहिला मनला, एम व्ये रोह, अंबावार्थी, रहिसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068,	100			٠. '		
जिल्हा ठाणे, वार्ग (पूर्व), मुंबई, महरापट्ट - 401208. पाशिवाय येथे: परंद ने 103, पहिला मजला, परंद कि, विल्हा के, परंदा नगर, गर्व ने ने उठ, हिस्सा ने 11, 17 सिर्रा पाईदर रोड, गरानुक आणि जिल्हा वाणे, मुंबई, महरापट्ट - 401208. पाशिवाय येथे: परंद ने 302, दिसरा मजला, पर्दी कि, विल्हा कु अणि जिल्हा वाणे, मुंबई, महरापट्ट - 401208. पाशिवाय येथे: परंद ने 302, दिसरा मजला, पर्दी कि, महरापट्ट - 302, दिसरा मजला, पर्दी कि, महरापट्ट - 401208. पाशिवाय येथे: परंद ने 302, दिसरा मजला, पर्दी कि, महरापट्ट - 401208. पाशिवाय येथे: परंद ने 302, दिसरा मजला, पर्दी कि, महरापट्ट - 401208. पर्दा की-ऑप इडिएस ने 309, उठ, अलि उठ, केरकी पाडा येकनाका, एमटीएनएल एसस्मेंज जवळ, दक्षिसर (पूर्व), मुंबई, महरापट्ट - 400068. प्रमागतकार्ती ने 1: पाहित्वार येथे: सम नं - 5, दिसरी चळ, पहिला, मजला, एस की रोड, अंबावाडी, रहिसर (पूर्व), मुंबई, महरापट्ट - 400068.	۲.			Ţ.		
महाराष्ट्र - 401208. पाशिवाय येथे: पारिवाय येथे: पारिवाय येथे: पारिवाय येथे: पारिवाय येथे: पारिवाय येथे: पार्ट्र कर				i.		
पाशिवाय येथे: पत्तेंट नं. 103, पहिला मजला, 'ए" बिंग, विल्डिंग नं. "वी', नरंद्र एकोर्ड, प्रश्चा नगर, सर्वें नं. 363, हिस्सा नं. 11, 17 निम्म पाईदर रोड, नं. 36, हिस्सा नं. 11, नवीन सर्वें नं. 66, हिस्सा नं. 11, 77 निम्म पाईदर रोड, तालुका आणि जिल्हा डाणे, मुंबई, महराष्ट्र- 401208: याशिवाय येथे: 'सर्वेट नं. 302, हिससा मजला, 'सर्वे' विग, मधुवन आण्टिमेंट, मधुवन को-आणि इलिंहम सोहायदें हिमिटेड, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए, केतकी पाडा पेकनाका, एमटीएनएल एक्सचेंन जालळ, उसिमा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068. पत्रप्राप्तकार्तें नं. 1: पाहित्वाय येथे: स्म नं. 5, हिल्लारी स्व. (क्लिंग) स्व. महराष्ट्र-400068.	١., ا		''		एकोर्ड, परश्वा नगर,	
पलंट नं. 103, पहिला मजला, "ए" बिंग, बिल्डिंग नं. "बी", नरेंद्र एकार्ड, प्रस्ता नगर, सब्दें नं. 363, हिस्सा नं. 11, नगेन सब्दें नं. 666, हिस्सा नं. 11, नगेन सब्दें नं. 666, हिस्सा नं. 11, नगेन सब्दें नं. 667, हिस्सा नं. 11, नगेन सब्दें नं. 667, हिस्सा नं. 11, 17; निपर पाईदर रोड, गालुका अणि जिल्हा डाणे, मुंबई, महराष्ट्र- 401208. याशिवाय येथे: प्लंट नं. 302, दिसरा मजला, "सी" बिंग, मधुबन आपटेमेंट, मधुबन को-ऑप हार्जिंग स्रोधा दर्जिंस सोसायटे विनिदेह, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए, केतको पाडा पेकनाका, एमटीएनएल एक्सचेंन जांक, रहिला एक्सचेंन जांक, रहिला स्वारा प्रस्ता नं. 1: पाहित्वाय येथे: स्वारा नं. 5, दिवारी चाल, पहिला मनला, एसं ब्ही रोह, अंचावाडी, रहिसर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068.	έx		2.00	, -1°		
"ए" बिंग, विस्टिश में. "बी", नरेंद्र एकोर्ड, प्रश्तवा नगार, सब्वें ने 363, हिस्सा नं. 11, नवीन सब्दें में 66, हिस्सा नं. 11, 17; निप्त पाईदर रोड, गालुका आणि जिल्ला डाणे, मुंबई, महराष्ट्र- 401208: याशिवाय येथे: एकंट नं. 302, रिसरा पजला, "सी" बिंग, मधुबन आणारीमें, ग्रेपुनन को-आणि हालिसेन सोमायरी विगित्रेड, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए, केतलो पाडा चेकनाकं, एमटीएनएल एक्सचेन जांक, रहीसर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068. पत्रप्रायताचे नं. 1: पाहित्याय येथे: स्तर्ग नं. 5, रिद्धारी प्रश्तवाची, ने सिंग, प्रस्ता अपार्टिमें हालिसेट, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए, केतको पाडा चेकनाकं, एमटीएनएल एक्सचेन जांक, रहीसर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068. पत्रप्रायताचा केति। स्तर्ग नं. 5, रिद्धारी चाल, पहिला मनला, एस ब्ही रोड, अंचवाची, रहिसर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068.				. *		1.11.11.2
नरेंद्र एकोर्ड, परस्वा नगर, सर्वे । । । । । । । । । । । । । । । । । । ।	1		\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \	Ō.		
नं 363, हिस्सा नं 11, नवीन सर्वे नं 66, हिस्सा नं 11, 17; पिर पाईटर रोड, तालुक आणि जिल्हा वाणे, मुंबई, महाराष्ट्र- 401208. याशिवाय येथे प्लंड नं 302, दिसरा मजला, "सी" विग, मधुबन आपटिमेंट, मधुबन को-ऑप स्वार्य- प्राप्तिक अधिरुपत नं 3092, 3093 आणि 3088-ए, केतको गाडा येकनाका, एमटीएमएल एक्सयेन जांक, रहीसा (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-40068. प्रमाप्तिकारी ने 1: पाहित्वार येथे: सम नं 5, दिवारी जांक, पहिला मजला, एस की रोह, अंबावादी, रहिसर (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-40068.	١.		· .			
सब्दें नं. 66, हिस्सा नं.11,17; निप्त पाईन्दर रोड, तालुका आणि जिल्हा वाणे, मुंबई, महरायट्- 401208: याशिवाय येथे: पाईन्द नं. 302, दिसरा मजला, "सी" विंग, मधुबन आपरिमेंट, मधुन्द को-ऑप मधुन्द को-ऑप मधुन्द को-ऑप हातिमेंटेड, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए, केतको पाडा येकनाका, एमटीएपएल एक्सपेन जनक, र्युदेसर (पूर्व), मुंबई, महराय्ट्-40068. पत्रप्राप्तकार्ती नं. 1: पाहित्वाय येथे: का नं. 5, दिवारी बाळ, पहिला मजला, एस ब्दी रोड, अंबावाडी, रहिसर (पूर्व), मुंबई, महराय्ट्-40068.						1 - 1 - 1
मित गाई-दर रोड, तालुका आणि जिल्हा वाणे, मुंबई, महाराष्ट्र- 401208: याशिवाय येथे: पसंट नं. 302, सिसरा पजला, "सी" विंग, मधुवन आगर्टमेंट, मधुवन को-आप कार्टमेंट, मधुवन को-आप कार्टमेंट, मधुवन को-आप कार्टमेंट, मधुवन को-आप कार्टमेंट, मधुवन को-आप पहारित के आणि कार्टमेंट, मधुवन को-आप पहारित के आणि कार्टमेंट, मधुवन को-आप पहारित सोहीपस नं. 3092, 3093 आणि पाडा चेकनाका, एमटीपलपल परसर्वेन जवळ, दसिसर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068. पत्रप्राप्तकार्यों नं. 1: पाहित्वाय येथे: स्म नं 5, दिवारी वाळ, पहिला मजला, एस की रोड, अंचावाडी, रहिसर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068.				(1.5
जिल्ला वाणे, मुंबई, महाराष्ट्र- 401208: याशिवाय येथे: फर्ट नं. 302, रिस्तरा मजला, फर्टी नं. उ02, रिस्तरा मजला, फर्टी नं. उ02, रिस्तरा मजला, फर्टी नंग, मधुवन आपर्टमेंट, मधुवन को-ऑप एवस को-ऑप एवस को-ऑप एवस को-ऑप एवस को-ऑप एवस को-ऑप एवस को-ऑप पाडा पेकनाका, एमटीएनएल एवस केन जांक, रिस्तरा, एवं), मुंबई, महराष्ट्र-40068. पत्राप्त्राच्या येथे: सन नं. 5, रिवारी चाळ, पहिला मजला, एस ब्ही रोह, जंबावाही, रहिसर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068.	ŀ.			٠,	401200.	1 1 1 1 1 1 1
401208: याशिवाय येथे: पर्लंट नं. 302, तिसरा पजला, 'सी", विंग, मधुवन जगाटीमेंट, मधुवन को जगाटीमेंट, सुविर्ग मध्यान्य को जगायांचे पाडा येकनाका, एमटीएसएल एक्सपेंच जावळ, रहीसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068. पत्रप्राप्तकार्य येथे: स्म नं. 5, दिवारी चाळ, पहिला मजला, एस व्ही रोह, अंचावाही, रहिसर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068.			7	• • •		
याशिवाय येथे: पर्लंट नं. 302, दिसरा पजला, "सी" बिंग, मधुबन आपटिमेंट, मधुबन को-ऑप मधुबन अपटिमेंट, मधुबन को-ऑप हार्विस्म मोस्टर्य हिमिटेंट, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए. केतली पाडा येकनाकं, एमटीएमएल एक्सचेंज जवळ, रहीसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068. पत्राप्टावाय येथे: का नं. 5, दिवारी चाळ, पहिला मजला, एस को रोह, अंबावाही, रहिसर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068.	`, <i>i</i>			1	(संपति नं. 3)	1 1
याशावाय यथः पर्हर नं 302, रिक्सर मजला, "सी" विंग, मधुबन अपार्टमें ह, मधुबन को-आंप मधुवन को-आंप मधुवन को-आंप मधुवन को-आंप मधुवन को-आंप स्वित्त स्वत्त स्वत्		l				
"सी" बिंग, मधुबन आपटिमेंट, गधुबन को-ऑप हार्जिस सोसायटें चिनिटंड, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए. केतली पाडा चेकनाका, एमटीएमएल उठ8-ए. केतली पाडा चेकनाका, एमटीएमएल एक्सचेंज जवळ, रहीसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068. पत्रप्रांतकारी नं. 1: पाहात्वाच येथे: स्म नं 5, तिवारी वाळ, पहिला मजला, एस ब्ही रोह, अंबावाही, रहिसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068.		I'm i a a a a a a a a a a a a a a a a a a	1.00	: :	तिसरा मजला, "सो"	$\langle A \rangle_{ab}$:
मधुबन को-आप इडासंग योसायटी शिगिटेड, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए. केतको 3092, 3093 आणि प्राच्य येकनाको, एमटीएमएल 3088-ए. केतको प्राच्य येकनाको, एमटीएमएल प्राच्य नं प्राच्य येकनाको, एमटीएमएल प्राच्य नं प्राच्य येकनाको, एमटीएमएल प्राच्य नं प्राच्य			(' '	٠.;	विंग, मधुबन अपार्टमेंट,	
शिमिटेड, सीटीएस नं. 3092, विशिटेड, सीटीएस नं. 3093 आणि 3088-ए, केतकी 3092, 3093 आणि 3088-ए, केतकी 3092, 3093 आणि 3098-ए, केतकी पाडा चेकनाका, एमटीएमएल 3088-ए, केतकी पाडा चेकनाका, एमटीएमएल परसर्वेज जवळ, दिसार (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068. पत्रप्राप्तकार्यों नं. 1: मुंबई, महराष्ट्र-400068. सम नं. 5, दिवारी बाळ, पहिला मजला, एस को रोड, अंबाबार्डी, स्टिसार (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068. स्टिसार (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068.)				मधुबन को-ऑप	
3093 आणि 3088-ए, केतकी पाडा पेकनाका, एमटीएनएल एक्सचेन जावळ, दर्वतेगर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068. पत्रप्राप्तकार्त में 1 : पाशिवाध येथे: स्म में 5, दिवादी वाळ, पहिला मनाला, एस ब्ही रोह, अंचावाही, रहिसर (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-400068.						
पाडा चेकनाकं, एमटीएनएल एकसमेंन जवळ, रहीसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068. प्रमापतकर्ती ने 1: पाहाबाध येथे: स्म नं . 5, तिकारी चाळ, पहिला मजला, एम की रोह, अंबावादी, रहिसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र-40068.	٠.	1	!	٠.		1
एक्सचेन जनक, रहीसर (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-400068. पत्रप्राप्ततकर्ता नं. 1: पाशिव्याध येथे: रुम नं. 5, तिवारी वाळ, पहिला मजला, एस को रोह, अंबावादी, रहिसर (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-400068:	÷		1 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10	٠		
मुंबई, महराष्ट्र-40068. प्रमान्तकर्ता ने . 1 : मुंबई, महराष्ट्र- 400068. प्रमान्तकर्ता ने . 1 : मुंबई, महराष्ट्र- 400068. स्म ने . 5, तिवारी वाळ, पहिला मजला, एस को रोह, अंबावाही : उहिसा (पूर्व), मुंबई, महराष्ट्र- 400068.	Ġ			٠.		
पत्रप्राप्तकर्ती नं. 1: पत्रप्राप्तकर्ती नं. 1: प्राहितवाध येथे: रुप नं 5, दिवारी वाळ, पहिला मजला, एस ब्ही रोह, अंबाबाही, रहिसा (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-400068:	Ċ,	1		: 1		
पद्मप्राप्तकता न. 1 पारिताध येथे: रम नं. 5, दिवारी चाळ, पहिला मजला, एम की रोह, अंचावांडी, रहिसा (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-40068	. •	मुंबई, महाराष्ट्र-400068.	}	;		1.00
पाहित्वाच पेथे: इस नं. 5, दिवारी चाळ, पहिला मजला, एस की रोह, अंबाबादी, चहिसार (पूची), मुंबई, महाराष्ट्र-400068:		पत्रप्राप्तकर्ता नं. 1:	La April 2 and a			
्रस्य नं. 5, तिवारी बाळ, पहिला मजला, एस को रोह, अंबाबारी, बहिसर (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-400068:		गशिवाय येथे:				
मजला, एस ब्ही रोह, अंबाजाही, (आधक विस्तृत सर्णन रहिसार (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-400068	;	रुम नं. 5, तिवारी वाळ, पहिला		·		3 1 1
वहिसर (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-400068				1		ن ب
महाराष्ट्र-400068:	7.					I : : :
			[·	गया ह)	
	۲.	पत्रप्राप्तकर्ता नं. ३:		. '		

वर उल्लेख केलेल्या कर्जदारानी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारा भरतेल्या हिशोब पत्रकानुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ 'ड' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे. कर्जफेडींपर व्यवस्थानी सातत्याने क्वाराई केल्यामुळे कंपनीते कर्जदारांच्या कर्ज खाल्यातील कर्ज स्क्कम् अनुत्पादक मालमन न्दुणून प्रचलित प्रयेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली पंत्येक कर्जदारा र्जुचित करीत आहेत. वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की त्याने/त्यांनी ही सूचना प्रसिध्द झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड' मध्ये दर्शविलेल्या यकित रकमेस आजपर्यंतये व्यांज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तम के मध्ये उल्लेख केलेल्या गर्ह लमतेचा ताना घेण्याचा कंपनीला अधिकार राहील. कृपया नोंद ध्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) या तरतुदी अन्वये "कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची धकवाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व कमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलांब सूचना, वाली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होर्स्पर्यंत गरणा करू शकतो. पुढे याचीक्षे नींद ध्याची जर कर्जदार उपरोदिलाखित बेळेल सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मृत्वभना परत करण्यास पात्र नसेल" आणि कंपनी कायदाने तेला शक्य असलेली इतर कारवाई करील. कंपनीच्या लेखी पूर्वपरवानगीवना कर्जदारांना गराण मालमत्तेचे व्यवहा (इस्तांतरण, विक्री, भाडेपट्टा किंवा इतर यासह) करण्याचा किंवा तिसऱ्या पत्ताचे हितसंबंध निर्माण करण्याचा अधिक नाही याची त्यांनी नोंद घ्यावी याचे उल्लंघन झाल्यास एक वर्ष कारावास किंवा आर्धिक दंढ किवा दोन्ही होते याची नोंद

> अनुसूची ए (सुरक्षित संपत्ती चे वर्णन) (संपत्ति नं. 1)

फ्लॅट नं. 101, पहिला मजला, "बी" विंग, गापित 62.73 स्ववे. मीटर्स (बिल्ट अप एनिया) बिल्डींग विजय विहार कॉम्पलेक्स ने ओळखली जाते, प्राइप रोझ को-ऑप हार्डासंग सोसायटी लिमिटेड, सर्व्हे ने: 269, (जुन सर्जे नं. 206), हिस्सा नं. 2, गाव अयोले, एक्स्पाईन सिटी, तालुका वसई,जिल्हा वाणे, मुंबई (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र - 401208:

(संपत्ति नं. 2)

पर्लेट वं. 103, पहिला मजला, "ए" विंग, मापित 41.97 स्क्वे. मीटर्स + खुली टेरेस विल्डिंग नं.'''बी'', नरेंद्र एकोई, परत्रवा नगर, सर्वेतं.363, हिस्सा नं. 11, नवीन सर्व्हें नं. 66, हिस्सा नं.11,17, मिरा भाईंदर रोब तालुका आणि जिल्हा वाणे, मुंबई, महाराष्ट्र-401208.

(संपत्ति हो: 3) फ्लॅट नं. 302, तिसरा मजला, "सी" विंग, मापित 379,06 स्क्वे. मीटर्स चटई क्षेत्र मधुबन अपार्टमेंट, मधुबन को-ऑप हार्गिंग सोसायटी लिमिटेड, सीटीएस नं. 3092, 3093 आणि 3088-ए, केतकी पाडा चेकनाका, एमटीएनएल एक्सकेंज जवळ, दहिसर (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-40006B.

प्रसिकृत अधिकारी यळ: मुंबई (महाराष्ट्र)

कते इंडियावुल्स हाऊसिंग फायनान्स लि.

HIGH GROUND ENTERPRISE LTD

PUBLIC NOTICE

OTICE is hereby given that the company has received intimation from the followin hareholders that the share certificates pertaining to the equity shares, as per the detail iven below, are stated to have been lost/misplaced/stolen and the shareholders hav polled for issue of duplicate share certificates:

Sr. No.	Name	Folia No.	Certificate No.	Distinctive No.	Shares (FV of shares of Rs.10 each previously
1.	Amol Dalal/ Deeria Dalal	D050151	1633	507101-507200	100
	Amol Dalal/Chetan Dalal/ Deena Dalal	D050152	1634	507201-507300	100
	Amol Dalai/Deens Dalai/ Chetan Dalai	D050153	853B	1197401-1197500	100
4.	Amol Dalai/ Vasumatiben Dalai	D050154	9311	1274701-1274800	100
5.	Amol Dalai/Chetan Dalai	D050150	1632	507001-507100	100
6.	Brijmohan Pachisla	P050008	8351	1178701-1178800	100

Public are hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificates. Any person(s) who has/have any claim in respect of the said certificates must lodge such claims with the Company at the address mentioned above within 13 Company will proceed to consider Issuing duplicate share certificates. Any perso dealing with the above share certificates shall be doing solely at his /her risk as to cost and consequences and the company shall not be responsible for it in anyway.

Place: Mumbal Date: October 3, 2017

For High Ground Enterprise Limite

R.T.S अपिल नं. 53 / 2017

श्री. दीघु उर्फ दिगंबर यशवंत पाटील आणि इतर

विरुद्ध

1) मे. सैनी हॉटेल्स प्रा-लि, आणि इतर 2) में. धाकण बिल्डर्स ॲंड डेव्हलोपर्स

 श्री. धर्मांची काशिनाथ पाटील 4) श्रीमती. वेणुवाई काशिनाथ पाटील उर्फ श्रीमती वेणुवाई लक्ष्मण म्हात्रे (भयत),

वारसा मार्फत 4अ) श्री. जंनार्दन लक्ष्मण म्हाने

4 ब) श्री. जगनाथ लक्ष्मण म्हात्रे

4 क) श्री. कन्हैया लक्ष्मण म्हात्रे 5)श्री. राजु यशंवत पाटील (मयत), वारसा मार्फत 🦈

5 अ) कु. मानसी राजू पाटील मौजे-नवघर तालका व जिल्हा-ठाणे येथील जमीन सर्वे नंबर-140. हिस्सा नंबर- 3 या मिळकर्त

बाबत झालेल्या फेरफार क्रमाक - 2006 दिनांक - 21/01/2014 विरुद्ध सदरचे अपिल

सदर अधिलाकामी मा. उपविभागीय अधिकारी, ठाणे यांनी सामनेवाला यांस कोर्टामार्फत नोटीस पाठवली होती. परंतु सामनेवाला यांस नोटीसची वंजावणी होत नसल्यामुळे मा. कोटीने जाहिर नोटीस प्रसिद्ध करण्याबाबत आदेश पारीत केलेले आहेत. सदर अपीलाची सुनावणी दिनांक 06/10/2017 रोजी सकाळी 11.00 वाजता मा. उपविभागीय अधिकारी, ठाणे, 2 रा मजला जिल्होधिकारी कार्यालय, ठाणे (प) येथे ठेवण्यात आली आहे.

तरी तुन्ही अथवा तुमचे कायदेशीर प्रतिनिधी यांगी तुमच्याकडे असलेल्या पुराव्यासह र्युव्य लेखी म्हणणे अथवा लेखी युक्तिवाद सादर करावा. जर तुम्ही अथवा तुमचे कायदेशीर प्रतिनिधी हजर राहिले नाही तर तुम्हास संदर अपिलाकामी काहीएक सामायचे नाही. असे गृहीत धरून तुमच्या गरहजेरीत अपिलाची सुनावणी घेऊन गुणवत्तेवर निकाल देण्यात येईल. याची नोंद घ्यावी. पदी/-

दिनाक: 4/10/2017

सिडबी

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये ५ वा मजलां, सिंदिया हाऊस, एल ॲन्ड टी हाऊससमोर, एन. एम.मार्ग,

बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१. मूळ अर्ज क्र. ६७१ सन २०१७

...प्रतिवादी मे. जिम्रेश इंडस्ट्रीयल लॅन्ड डेव्हलपस प्रा. र्लि आणि अन्य १. ज्याअर्थी बरील नमूद् अर्जदार यांनी त्यातील नमूद विद्यमान आणि भविष्यातील व्याज, खर्च आणि

इतर अनुतोषांसह एकत्रित एकमेच्या वसुलीकरिता सदर न्यायाधिकरणात वरील नमूद अर्ज दाखल केल ुज्याअर्थी साधारण स्वरूपात समन्सची बजावणी परिणामकारक होऊ शकली नाही आणि ज्याअर्थ दुर सन्मा, न्याधाधिकरणादार दुर्यम बजाबणीकरिता अर्ज समत करण्यात आला आहे. ्युम्हाला सदर न्यायीधिक एपासमे से व्यक्तियाः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र / म्हणणे दाखल

हरण्यासाठी आणि आज्ञेप्रमाणे अनुतोष का समत करण्यात आला नाही याची कारणे दर्शविण्यासाठ दि. ६ नोव्हेंबर, २०१७ रोजी स. ११.०० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. . सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि

माझ्या हस्ते आणि सदर सन्मा. न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने २५ सप्टेंबर, २०१७ रोजी निर्गमित दिले ंसही/

प्रभागि प्रबंधव १. मे जिम्रेश इंडस्ट्रीयल लॅण्ड डेव्हलपर्स प्रा. लि. त्यांचा नोंदणीकृत पत्ता गांधी बिल्डिंग, १ ला मजला, २ री फणसवाडी, दादीसेठ अग्यारी लेन, मुंबई

🤾 श्री. दिवल पी. रोकाडिया, के. श्री. प्रफुल रोकाडिया यांचा मुलगा, ७४, रजत अपार्टमेंट, माऊंट ज़िक्षट रोड, मलबार हिल, मुंबई- ४०००६. येथे सुद्धा स्थित ४०१, सीटीएस- १०६८, १०६८/१-७, धनलक्ष्मी अपार्टेमेंट, कंपील बैंकच्य

जवळ, बजाज रोड, विलेपार्ले (म), मुंबई≂ ४०००५६ श्री, जिप्नेश मी, रोकाडिया रहाणार, ७४, रजत अपार्टमेंट, माऊट प्लेझंट रोड, मलबार हिल, मुंबई- ४००००६

सुद्धा स्थित ४०१, सीटीएस- १०६८, १०६८/१-७, धनलक्ष्मी अपार्टमेंट, कपोल बॅकच्या जनळ बजाज रोड, विलेपार्ले (प), मुंबई– ४०००५६.

४. श्री. दिपल पी. रोकाडिया ७४, रजत अपार्टमेंट, माऊंट प्लेझंट रोड, मलबार हिल, मुंबई- ४००००६. सुद्धा स्थित ४०१, सीटीएस- १०६८, १०६८/१-७, धनलक्ष्मी अपार्टमेंट, कपोल बँकच्या जवळ

बजाज रोड, विलेपार्ले (प्), मुंबई- ४०००५६.

श्री. रॉबी जेम्स फ्रान्सिस डिसिल्वा हे श्री.

हेरब प्रसाद को. ऑप. हा. सोसायटी लि.

पापडी हुतात्मा स्मारक, पापडी - वसई -

४००२०७ चे सदस्य आहेत: वरील नमूद

सोसायटीच्या बिल्डिंग क्रं. A मधील

पहिल्या माळ्यावरील पलॅंट क्र. १०३ वर

आणि सदर संदर्भातील अधिकारासह

शेअर प्रमाणपत्र क्र. ०३ (विभिन्न क्र. ०११

ते ०१५)चे धारक आहेत व त्यांचे मूळ

शेअर प्रमाणपत्र हरवले आहे म्हणून त्यांनी

सोसायटीच्या प्रतिलिपी शेअर

प्रमाणपत्राकरिता सोसायटीकडे अर्ज केला

आहे. तमाम जनतेला सुचविण्यात येते की

वर नमूद सदस्यांच्या वरील पाच

शेअर्रामध्ये आणि वरील नमूद सोसायटी

बिल्डिंगच्या माळ्यावरील फ्लॅट क्र. १०३

मध्ये कोणत्याही प्रकारचा दावा, हक्क

हितसंबंध असल्यास त्यांनी तशी लेखी

हरकत पुराव्यानिशी १५ दिवसाचे आंत

सोसायटीच्या पत्त्यावर कळवावी. अन्यंथा

सदर प्रतिलीपी रोअर प्रमाणपंत्र त्यांस अदा

करण्यात येईल. त्यानंतर फ्लॅटवर किंवा

शेअर्सवर कोणताही दावा विचारात घेतल

वकिल जॉन अस. डिमेलो

जाणार नाही.

५. श्री. जिमेश पी. रोकाडिया ७४, रजत अपार्टमेंट, माऊंट प्लिझंट रोड, मलबार हिल, मुंबई- ४००००६. येथे सुद्धा स्थित ४०१, सीटीएस- १०६८, १०६८/१-७, घनलहमी अपार्टमेंट, कपोल बँकच्य

जवळ; बजाज रोड, विलेपार्ले (प), मुंबई- ४०००५६. ६. वर्षा इंडस्ट्रीयल टाऊनशिप ऑर्गनायझर्स प्रा. लि. ज्यांचे नोंदर्गीकृत कार्यालय गांधी विल्डिंग, १ ला मजला, २ री फणसवाडी, दादीसेठ अग्यारी लेन

येथे सुद्धा स्थित ३०३-बी, आदित्य हेरीटेज, ओम नगर, जीना हाऊसच्या पुढे, सहार, अधेरी (पू)

७. कृणाल इंडस्ट्रीज इस्टेट डेव्हलपर्स प्रा. लि. त्यांचे नोंदणीकृत कार्यालय गांधी बिल्डिंग, १ ला मजला, २ री फणसवाडी दादीसेठ अग्यारी लेन, मुंब

सुद्धा स्थित ३०३-बी, आदित्य हेरीटेज, ओम नगर, जीना हाऊसच्या बाजुला, सहार, अंधेरी (पू)

जाहीर नोटीस जनतेला यादारे सूचना देण्यात येते की,

Bank of Baroda

बेंक ऑफ़ बड़ीदा

खार शाखा : शांती निकेतन, पोलीस स्टेशन समोर, एस.व्ही रोड, खुम्ह्यान)

ज्याअर्थी, बँक ऑफ बडोदाचे अधिकृत अधिकारी यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारान्वये सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रुक्शन ऑफ फायनान्शीयल ॲसेटस् अँड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ३ सह कलम १३(१२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मे. युनायटेड एन्फ्राव्हेंचर्स लि. व त्यांचे संचालक / जामिनदार श्री. नलिनकुमार लक्ष्मणदास पटेल (संचालक), श्री. दुश्यंत नलिनकुमार पटेल (संचालक), श्री. मितुलकुमार नरेंद्रकुमार पटेल (संचालक) आणि सौ. इलाबेन नरेंद्रकुमार पटेल (जामिनदार) यांना दिनांक 09/00/209६ रोजी मागणी नोटीस पाठवून दि. ३०/०६/२०१६ रोजी येणे असलेली रक्कम क्त. ९,३३,७७,८४७.१९ (रु. नक कोटी तेहतीस लाख सत्त्याहतर हजार आठशे सतेचाळीस आणि एकोणीस पैसे फक्त) अधिक देय दिनाकापर्यंतचे कॉन्ट्रवचुअल दराने त्यावरील होणारे पुढील व्याज अधिक खर्च आणि शुल्क इत्यादीचा, सदर नोटीस मिळाल्यापासून,६० दिवसाचे आत भरणा करण्याची मागणी केली होती.

वर जल्लेखिलेले संबंधित कर्जदार पूर्ण रकमेचा भरणा करू न शकल्याने, विशेषतः वर जल्लेखिलेले कर्जदार आणि सर्व सामान्य जनता यांना सूचना देण्यात येते की, खाली सही करणार यांनी त्यांना कलम १३ (४) व नियम ८ नुसार दिलेल्या

विशेषतः वर उल्लेखिलेले कर्जदार/जामिनदार/गृहाण मिळकतदार आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो बँक ऑफ बडोदाच्या दि. २७/०९/२०१७ रोजी येणे असलेली रक्कम रू. ५,६४,६८,१५५.२० (रू. पाच कोटी चौसन्त लाख अडुसन्त हुज़ार एकशे पंचावन आणि पैसे वीस फक्त) अधिक देय दिनांकापर्यंतचे कॉन्ट्रवयुअल दराने

१३ उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येते.

अचल मालमतेचे वर्णन

सिटी अथवा टाऊन सर्व्हें क्र.२२ / नोंदणी उप-जिल्हा बान्द्रा व जिल्हा मुंबईच्या हद्दीतील प्लॉट क्र. २, स. क्र. ५३, ५५, हिस्सा क्र. ३, गांव मजस, मजस बस डेपो व गणेश विसर्जन तलावामागे, जोगेश्वरी–विक्रोली लिंक रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ६०६ येथील जॉय वलेन्सीया को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि.मधील बी विगच्या दुसऱ्या मजल्यावरील श्री. दुश्येत निलन

चतःसिमा : उत्तरेस - सर्व्हें क्र.५५ चा उर्वरित भाग, हिस्सा क्र.३ (तांबे यांच्या मालकीचा प्लॉट क्र.३), दक्षिणेस - सर्व्हें क्र.५५ चा जर्वरित भाग, हिस्सा क्र.३ (ताबे यांच्या मालकीचा प्लॉट क्र.३), पुर्वेस - सर्व्हे क्र.५५, हिस्सा क्र.४, पश्चिमेस-४४ फूट रेंद रस्ता.

पालघर येथील सर्व्हे नं.२८, हिस्सा नं. ८; क्षेत्र (हे.आर.) ०-२२-०, मा.ख ०-०३-००, आंकार ०.१२ (रूपे), सर्व्हे नं २९, हिस्सा नं १/अ/२, क्षेत्र (हे आर.) ०-५०-०, आकार ०.३० (रुपै.) सर्व्हे न .२८, हिस्सा नं. ७, क्षेत्र(हे. आर.) ०-२४-०, पो. ख. ०-०३-००, आकार ०,१२ (रु.पै), सर्वेहें नं. २८, हिस्सा नं. न क्षेत्र (हे.आर.) ०-१४-० ,आकार ०.०६ (ह.पे), सर्व्हे नं २१ हिस्सा नं १, क्षेत्र (हे आर.) २-२०-०, पोखं. ०-२९-० आकार १.५३ (६ पे), सर्व्हे नं. २१ हिस्सा न ५ क्षेत्र (हे.आर.) ०-७५-० पो.ख. ०-०८-०, आकार ०.५२ (रु.पै) सर्व्हे नं. २१, हिस्सा नं. ३ , क्षेत्र (हे.आर.) ०-७३-०, पो.ख. p-१०-०, आकार p.५१ (६ पे) या मिळकती रमेश कल्याणजी छेड्डा यांच्या मालकी कब्जेवहिवाटीच्या आहेत. तसेच सर्व्हेन: २९, हिस्सान ६/क क्षेत्र (हे.आर.) ०-६०-०, आकार ०.७३ (र.पे), सर्व्हे नं. २८, हिस्सानं. ३, क्षेत्र (हे.आर.) ०-६५-० आकार ०.४५ (रु.पे), ह्या मिळकती प्रल्हाद स्टोन् केशिंग प्रा.लि.चे डायरेक्टर तर्फे श्री. रमेश क्त्याणजी छेड्डा यांच्या मालकी कब्जाची असुन त्यांचेकडून सदर मिळकत माझे अभील "सी' स्क्वेअर इन्फा प्रा. लि." है विकत घेत आहेत. तरी सदर मिळकतीवर कोणाचाही हनक, हितसंबंध, गहाण, दान बक्षिस, तारण, कुळवहिवाट वारसा भाडेपट्टा, वहिवाट, किंवा अन्य स्वरुपाचा दावा असल्यास त्यांनी त्याची लेखी स्वरूपातील माहिती योग्य कागदीपत्री पुराव्यानिशी निम्नस्वाक्षरीकर्ता याच्याकडे २०१ जय भवानी अपार्टमेंट दिनदयाल नगर, वसई पश्चिम, ता. वसई, जि.पालघर येथे या सूचनेच्या प्रसिध्दीपासूनच्या १४ दिवसाच्या आंत पाठवावी, वर दिलेल्या मुदतीत जर हरकत पोहचली नाही 'तर सदर जमितीच

जाहिर नोटीस

तमाम जनतेस सूचित करण्यात येते की,

गांव मौजे विजयगड, तालुका वाडा, जि.

asianpaints

प्रणाली परव

वकील

नि. क. १०

...अर्जदार

iale: 04/10/2017

PUBLIC NOTICE

We. Salkrupa Enterprises,

authorized agency of

HDFC Bank Credit Card Division

hereby notify that we have lost from

Receipt book no. C 4282131

with unuse receipt no.

C 42821310

Customers are hereby intimated

not to make any payments against

the said receipts the said receipts

since they have been declared

invalid for further use.

Any claims basis payments

made against the above receipts

shall not be entertained.

Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that

my client/s Oshlwara Valbhav Palace Co-operative Housing Society Limited having

its office address at New Link Road.

Oshiwara, Jogeshwari (West), Mumbal – 400102 has received an application from

Mohammed Ibrahim Khalil Nadkar for the

transmission of 50% shares of his deceased father Khalll Ahmed Nadkar

(who died intestate) in respect of Office No. 17 on the 1st Floor in "A" Wing of

Oshiwara Valbhay Palace Co-operative

Housing Society Limited and my client/s are in process of adopting the transfer

In the mean time any person/s having any

claim of whatsnever nature inclinding by

way of any agreement, purchase, transfer

gift, lease, llen, charge, mortgage, trust

Inheritance or any other manner or have any objection pertaining to the said Office No. 17 may contact the undersigned in writing

within 15 DAYS from the date of publication

hereof with the supporting documents, it

any, falling which, my client/s shall proceed with the completion of the transmission procedure considering that there is no

claim or demand or objection o

whatsoever nature from anybody and the

same shall be deemed as waived,

ADVOCATE Add: C-2, Evershine No. 2 CHS Ltd.

Mpiñbal - 400 053. Mobile: 9820056570

(RAJESH BIJLANI

Place: Mumbai

Off, J P Road, Andheri (W)

abandoned, given up or surrendered.

procedure in his name.

एशियन पेंटस लिमिटेड सीआयएन : L24220MH1945PLC004598 नोंदणीकृत कार्या.. ६ए, शांतिनगर, साताकृत(पूर्व), मुंबई ४०००५५. टेंलि..(०२२)६२१८१०० फेक्स:(०२२)६२१८११११ ं वेबसाईट : www.asianpaints.com ईमेल : Investor.relations@aslanpaints.com

व्यवहार हरकतं विरहित आणि विक्री योग्य

आहे व हरकत असल्पास सोड्न दिली

आहे असे गृहित घरन माझे अशिल सदर

अंड. आर. पी. गोन्साव्वीस

मिळकतीचा व्यवहार पूर्ण करतील.

भागधारकांना सूचना

इनव्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) च्या समन्याय भागांचे स्थानांतरण

इन्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथोरिटी (अकाउंटिंग ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) अमेंडमेंड रुल्स, २०१७ (आयईपीएफ रुल्स) च्या रुल ६ च्या अनुसार जो २८ फेब्रुवारी, २०१७ च्या पासून प्रभावी आहे, कंपनीच्या भागधारकांना ही सूचना

आयईपीएफ रुल्स यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६)च्या तरतुदीनुसार, प्रदान न केलेले व दावा न केलेले लागांशाचे इनव्हेस्टर एज्यकेशन अँड प्रटिक्शन फंड (आयर्डपीएफ) यामध्ये कंपनीदारा स्थानांतरण करणे आवश्यक आहे, या व्यतिरिक्त सदर प्रदान न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभाशांसबधीत समन्याय भाग आणि सदर सलग सात वर्षे किंवा अधिक काळ तसेच पडून असलेल्या समन्याय भागाचे आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये

सुद्धा स्थानांतरण करणे आवश्यक आहे. कंपनीने या आधीच सलुगु ७ (सात) वर्षांकरिता त्यांच्या प्रदान न केलेल्या/दाना र केलेल्या लामाश्राची तपशील देवून, इतर गोष्टीसमवेत एकपनीकुडे नींदणीकृत असलेल्या संबंधीत भागधारकाना त्याच्या पत्त्यावर पत्रव्यवहार केला आहे आणि आयर्डपीएफ ॲथोरीटीच्या डिमॅट अकाऊंटमध्ये समन्याय भागाचे स्थानांतरण टाळण्याकरिता २ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत प्रदान न केलेल्या/दावा न केलेल्या लामांशाचे दावे करण्यास संधी उपलब्ध करुन दिली आहे.

आयईपीएफ राल्सच्या राल ६ च्या अनुसार भागधारकांची नावे आणि त्यांचा फोलिओ नंबर/डिपी आयडी-क्लाईट आयडी, ज्याचे भाग आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंट्रमध्ये स्थानातरण होण्यास पात्र आहेत. या संदर्भातील तपशीलवार माहिती व भागधारकांना आवश्यक कृती आमच्या www.asianpaints.com संकेतस्थळावर

जर २ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत भागधारकांकडून सदर समन्याय भागांच्या बाबतीत वैध दाव्याची स्वीकारणी झाली नसल्यास तर समन्याय मागांचे आयईपीएफ रुल्स अंतर्गत विनिर्दिष्ट प्रक्रियेनुसार आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये स्थानांतरण करण्यात येईल. याँ संबंधीत कृपया नोंद घ्यावी की -

जर .तुमच्याजवळ प्रत्येक्ष स्वरुपात भाग असल्यास : सदर भागाचे पुढील कोणतीही सूचना न देता आयर्डपीएफ ॲथोरिटीच्या डिमेंट अकावंटमध्ये हस्तांतरण करण्यात येतील...

जर तुमच्याजवळ इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भाग असल्यास : सदर भागांचे पुढील कोणतीही सूचना न देता डिपोझिटरी पार्टीसिपेशन्सच्या मदतीने आयर्दपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये थेट स्थानांतरण करण्यात येईल.

भागधारकांना कळविण्यात येते की, आयईपीएफ रुल्सच्या अनुसार आयईपीएफमध्ये स्थानातरण करावयाचे भाग आणि दावा न केलेल्या लामांशाच्या बाबतीत कंपनीच्या विरोधात कोणताही दावा दाखल करता येणार नाही. आयर्डपीएफ अथोरिटीच्या डिमॅट अकाजुटमध्ये स्थानांतरण झाल्यानंतर भागधारकांना ऑनलाईन अजीदारे आयईपीएफ अंथोरिटी कडून लामांशासह समन्याय मागांकरिता मागणी करता येईल, त्याबाबतचा,

तपशिल www.iepf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणत्याही शंका/स्पष्टिकरणाबाबत संबंधीत मागधारक त्यांच्या फोलिओ नं./ डिमॅट अकाउंट नं. उद्धृत करुन कंपनीच्या रजिस्ट्रर अँड ट्रान्सफर एजन्टकडे अथवा खालील पत्यावर संपर्क साधू शकतील.

टीएसआर दरशॉ लिमिटेड

(युनिट: एशियन पेंटस् लिमिटेड) ६-१०, हाजी मुसा पत्रावाला इंडस्ट्रियल इस्टेट, २०, डॉ. ई. मोझेस रोड, फेमस स्टुडिओ शेजारी, महालक्ष्मी, मुंबई ४०० ०११. टेलि.: +९१ २२ ६६५६ ८४८४ फॅक्स : +९१ २२ ६६५६ ८४९४

दिनांक ०४/१०/२०१७

टोल फ्री नं १८००२१००१२४

सीएफओ अँड कंपनी सेक्रेटरी, प्रेसिडेंट - इंडस्ट्रिअल जेव्हीज्

एशियन पेंटस् लिमिटेड

जयेश मचट

मुंबई – ४०० ०५२, भारत, फोन: ९१-०२२-२६४९९९५९, ३६४६१८७३ ई-मेल : khar@bankofbaroda.com ताबा नोटीस (अचल मालमता)

अधिकारान्वये खाली उल्लेखिलेल्या मालमतेचा ताबा दिनांक २८/०९/२०१७ रोजी घेतला आहे.

त्यावरील होणारे पुढील व्याज अधिक खर्च आणि शुल्क इत्यादी बोजासह असेल. मिळकतीवरील बोजा कर्जफेड करून उतरवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेबाबत कर्जदाराचे ध्यान सदर कायखाच्या कलम

पटेल यांचे नावे असलेला फ्लॅट क्र. २०४ सोबंत कार पाकींग.

(एन. बी. विनेरकर)

दि. २८.०९.२०१७ **ठिकाण**ः मुंबई (मजकूरात संदिग्यता असल्यास इंग्रजी मजकूर प्राह्म मानावा) अधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा

: मुख्य व्यवस्थापक



(विवाहित पुरुषाची अवस्था) विवाहित पुरुषाची अवस्था एस टी. महामंडळाच्या बस सारखी. दिवसभर कितीही गाव फिरा पण रात्री डेपोतच मुक्कामी याव लागते ..

HighLights

रेल्वे सुरक्षा उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती

🛊 मुंबई : एल्फिन्स्टन-परळ चेंगराचेंगरी हुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना सुचवण्याकरिता राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतळा आहे. समितीत कोणते सदस्य असतील, याची घोषणा दोन दिवसांत होणार आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली दिखील वाहण्यात आली. एल्फिन्स्टन चैंगराचेंगरीत 3३ जुणांना आपले प्राण गुमवावे लागले. या दुर्धेटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्निन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे पूल असतील वा अनिधकृत फेरीवाल्याचे अतिक्रमण आदी ्रञ्जोक विषय पुढे आले आहेत: या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुचवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय झाला आहे. रेल्वे स्थानके, पादचारी पूल तसेच सर्व संबंधित ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा ही समिती घेणार आहे. आढावा ्रेचेतल्यानंतर अशा दुर्घटना भविष्यात होऊ नयेत, यासाठी उपाययोजना सुचवणार आहे. समितीत कोणते सदस्य असतील, याची घोषणा दोन दिवसात करण्यात येणार आहे.

बदलापुर स्थानकात स्विधियो वानवा

। बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकाचे मासिक उत्पन्न सुमारे पाच कोटींच्या घरात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यदा १३ टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. असे असताना अर्घवट अवस्थेतील शेड, जुन्या पादचारी पुलाचे रुदीकरण, रुग्णवाहिका, होम, प्लॅंटफॉर्म यासारख्या सोयीसुविधा अद्याप बदलापूरकरांना उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे या सोयीसुविधाची किती वाट पाहायची, असा सवाल रेल्वे प्रवासी उपस्थित करत आहेत



गेल्या तीन दशकांत बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहें, त्यातच चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असल्याने व मुंबई तसेच उपनगराला जोडणारी एकमेव जलद व स्वस्त परिवहन सेवा असल्याने रेल्वेवरही प्रवासी संख्येचा ताण वाढंला असल्याचे दिसून येत आहे. बदलापुरातून दररोज हजारो प्रवासी मुंबई व उपनगरात नोकरी व्यवसायानिमित्त ये-जो करीत असतात. सकाळच्या पहिल्या लोकल गाडीपासून शेवटच्या लोकल गाडीपर्यंत बदलापूर स्थानक गर्दीने गंजबजलेले दिसते. बंदलापुरातून सुटलेली लोकल बंदलापुरातच फुल्ल झालेली असते आणि मुंबईहून कर्जतला वा खोपोलीला

रिकामी होत असते. यावरून वाढत्या प्रवासी संख्येचा अंदाज बांधता येतो. • एवढ्या मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा

असल्याने स्थानकाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या व फलाट क्रमांक १ व ३ ला जोड़णाऱ्या जुन्या अरुद रेल्वे पादचारी पुलावर ताण वाढणे स्वाभाविक आहे.

अपघातात वर्षभरात ६० जणाचा मृत्यू

बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात गेल्या वर्षभरांत झोलेल्या वेगवेगळ्या अपघातात आतापर्यंत ६० हुन अधिक जणांचा बळी गेला असून त्यातील बहुतांश अपघात हे रेल्वे रूळ ओलांडताना झाल आहेत. त्यामुळे रेल्वे ओलांडणाऱ्यांवर नियमितपणे कारवाई करण्यात येते. तसेच रेल्वे रूळ न ओलांडण्याबाबत जनजागृती करण्यात 'येत असल्याचे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सागितले. लवकरच रेल्वे परिसरात संरक्षक भितीची उभारणी करण्यात येणार असल्याचेही त्यानी स्पष्ट केले.

या पादचारी पुलाचे आयुर्मान लक्षात घेता या पादचारी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यकता असल्यास तातडीने नवीन पुलाची उभारणी करणे गरजेचे असल्याचे मतही प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. बंदलापूर रेल्वे स्थानकातील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी होम प्लॅटफॉर्मची उभारणी करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. जून महिन्यात त्यासाठी रेल्वे व नगर परिषद प्रशासनाने होम प्लॅटफॉर्मच्या जागेसाठी संयुक्त पाहणीही केली आहे. लवकरच या कामाच्या निविदा

पूर्ण होऊन कामाला सुरुवात केव्हा होणार याची प्रतीक्षा बदलापुरकराना आहे. बदलापूर लोकल यांबा असलेला फलाट क्र. १ व कर्जत तसेच खोपोली

लोकल थांबा असलेला फलाट क्र. २ एकमेकाना लागून आहे: त्याठिकाणी येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे सरकत्या जिन्याची उभारणी करण्यासाठी या फलाटाला प्राधान्य द्यायला हवे होते. परंतु फलाट क्र. ३ हा पूर्व भागातील रस्त्याला समातर असल्याने तसेच तेथून बाहेर पडण्यासाठी तीन मार्ग असतानाही त्याठिकाणी सरकत्या जीन्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. फलाट क्र. १ व २ वर ही सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसे झाल्यास रूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी होईल. तसेच फक्त शुक्रवारीच रूळ ओलांडणाऱ्यांना पंकडण्याचा जो फार्स रेल्वे पोलीस करतात व जो रेल्वे अदालत भरवतात ते कमी होईल, फलाट क्र. १ व २ वर गेल्या अनेक वर्षांपासून शेड़ अर्धवट अवस्थेत असल्याने प्रवाशाना उन्हाळ्यात उन्हाचे चटके सहने करत तर पावसाळ्यात भिजत नाही तर छत्री घेऊन लोकल गाडीची वाट पाहावी लागते. फलाट क्र. ३ वर शौचालयाची सुविधा असली तरी १ व २ वर मात्र ही सुविधा नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. पश्चिम भागात असलेल्या तिकीटघरात एकच खिडकी असून तिथे किमान आणखी एक खिडकी वाढवणे आवश्यक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर कर्जत दिशेला असलेल्या पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलाचीही दयनीय अवस्था झाल्याने त्याचीही डागडुजी करणे वा नव्या पुलाची उभारणी करणे आवश्यक आहे

रुग्णवाहिका उपलब्ध नाही

एखाद्या व्यक्तीला अपघातप्रसंगी उपचार करण्यासाठी तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी रेल्वे स्थानकात कायमस्वरूपी रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. परंतु बदलापूर रेल्वे स्थानकात तशी व्यवस्था नाही. अनेकदा गंभीररीत्या जखमी व्यक्तींना उपचारार्थ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात वा कल्याण रेल्वे रुग्णालयात न्यावे लागते. त्या वेळी रुग्णवाहिके अभावी मोठी गैरसोय होत असते. या परिसरात रेल्वे रुणालयाचीही आवश्यकताः असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. अंबरनाय, बदलापूर परिसरात रेल्वे रुग्णालयाची उभारणी प्रस्तावित असून लवकरच यासंदर्भात कार्यवाही होगार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्कायवाकवराल फरशा तुटलल्या

येथील स्कायवॉकवरील फरशा अनेक महिन्यांपासून फुटल्या आहेत. यासाठी राष्ट्रवादीतर्फे आंदोलन छेडण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला, परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. आजही त्या फरशा तुटलेल्या अवस्थेत असल्याने घाईच्या वेळी तुटक्या फरशांवरू अपघात् घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या फरशा त्वरित बदलाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत् आहे. तसेच ज्या वेळी स्कायवॉकचे काम सुरू होते, तेव्हाच तो स्कायवाँक पूर्वेकडेही रेल्वेच्या मधल्या भागात जोडावयास हवा होता. तो स्कायवॉक पूर्व-पश्चिम जाणाऱ्या पुलापर्यंत नेला असता तर अधिक चांगले झाले असते, असे मत व्यक्त होतं आहे.

जलद लोकल जोगेश्वरी स्टेशनवर थांबणार नसल्याने प्रवाशांत संताप

घटनेला चार दिवस उलटत नाहीत तोच, मध्य रेल्वेचे डबे रूळांवरून घसरल्याने प्रवाशांत

सताप उसळलाः आता रेल्वेने मनमानीने प्रवाशांवर आपले निर्णय लादायला सुरुवात केल्याने त्यांचा संयम सुटण्याची शक्यता आहे. गोरेगाव आणि मालाङ वेथून सुटणाऱ्या जलद लोकल मंगळवारपासून जोगश्वरी रेल्वे स्थानकावर न थांबवण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. सकाळी त्याचा अनुभव हजारो प्रवाशांना आल्याने त्यांच्यात संतापाचे वातावरण निर्माण

झाले होते. रेल्वे पोलिसांना जनसंतापाचा अंदाज आल्याने त्यांनी तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवला. मात्र, रेल्वे प्रवाशांनी आपला संताप व्यक्त केला;/

अक्

٥٦.

63

08

भौतिकशास्त्र

रसायनशास्त्र

संस्कृत (एम.ए.) ≁

राज्यास्त्र (वी.ए.)

अध्यक्ष

श्री. रामराव नामदेवराव लोहट

मुंबईसह कोकण विभाग

पश्चिम महाराष्ट्र

मराठवाडा विभाग

कोणतेही दोन विभाग

कोणतेही तीन विभाग

कोणतेही चार विभाग

संपूर्ण महाराष्ट्र

वरीस जाहिरातीच्या रकमेवर

ंउत्तर महोराष्ट्र

विदर्भ

ऑफर

गणित

लोकल मंगळवारपासून जोगेश्वरी रेल्वे स्थानकात थाबणार नाहीत, अशी उद्घोषणा केली जात होती.



प्रारंभी रोजच्याप्रमाणे उद्घोषणा असेल म्हणून लोकानी त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र, दोन-चार गाड्या न थांबल्याने रेल्वे प्रवाशांचा रोष वादू .तर गदीमुळे एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना होऊ शंकते

गोरेगाव आणि मालाड येथून जलद गाड्या सकाळच्या वेळेत सुटतात. त्यामुळे जोगेश्वरीतील लोकाना किमान लोकलमध्ये चढून प्रवास करता येतो; पण आता ही सेवा मंगळवारपासून बंद केल्याने या स्थानकावर प्रचंड गर्दी होऊन एल्फिस्टनला ज़शी दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण ? असा सवाल जोगेश्वरीतील नागरिक विचारत आहेत. लोकांचा रोष वाढण्या अगोदर त्यांनी निर्णय बदलावा, अशी मागणी या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, जोगेश्वरी येथील पुलावरील पायऱ्या अधिक उचीच्या असल्याने त्या चढताना प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच काही जण रेल्वे पुलाचा वापर न करता खालून जात असल्याने अपघातांची शक्यता अधिक असते, असे पोलिसांनी सांगितले

ते तोडफीड करतील, या भीतीने रेल्वे पोलिसोनी 🔻 चांगलाच गोंघळ घातला होता. मात्र, अपघात चोख बंदोबस्त ठेवला. मात्र, लोकांनी आपला - होतात म्हणून त्यावर अधिक कोणी आंदोलन रोष व्यक्त करून एकच गलका केला. त्या वेळी 📑 करता रेल्वेची ती भूमिका समजून घतली. लोकानी रेल्वे प्रशासनाचा निषेधही केला. यापूर्वी त्यानंतर रेल्वे पूल चढून जाणे लोकांना त्रासाचे रेल्वे प्रशासनाने न सांगताच जोगेश्वरी येथील ठरू लागल्याने लोकांनी शॉर्टकटचा मार्ग अवलंबणे फाटक बंद केले होते त्या वेळीदेखील लोकानी सुरू ठेवले होते; पण रेल्वे प्रशासन आणि पोलीस

हास्पिटलमध्य

प्रतिबंधात्मक

केंद्राची स्थापना

लोकांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांचा रोष पाहून त्यांनी आपली भूमिका बदलली होती. आता गोरेगाव आणि मालाड येथून सुटणाऱ्या जलद लोकल मंगळवारपासून जोगश्वरी रेल्वे स्थानकात न थांबवण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासन जोगेश्वरीवर अन्याय करत आहे, असा आरोप काही लोकांनी केला. त्यांना सोयी-सुविधा पुरवायच्या नंसतील तर त्यांनी नको पुरवू देत; पण ज्या पहिल्यापासून सेवा आहेत त्या बंद करून लोकांच्या सहनशीलतेचा का अंत पाहत आहेत? असा सवाल अनेकांनी विचारून रेल्वे प्रशासनाला घरिवर घरले आहे. रेल्वे प्रशासनानाने असेच वर्तन कायम ठेवले तर आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा ,लांगेल, असा इशारा दिला आहे. तर काही लोकांनी उपहासात्मक प्रतिक्रिया देताना रेल्वे स्टेशनच बंद

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून जाळण्याचा प्रयत्न

 भिवडी : शहरातील एका १५ लग्न करण्याचे तिला आगिष दाखवले. व्वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसंबून तिला फिरण्याच्या ब्रह्मण्याने मुंबईला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर पीडित तरुणीची समजूत काढण्यासाठी निकाह केल्याचा बनाव करून तिला घरी आणले. त्यानंतर पीडित तुरुणीवर तिच्या मोठ्या दिरानेही बळजबरीने अतिप्रसंग केला. हे नराधम एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिला बेदम मारहाण करून अंगावर रॉकेल ओतून जिंवत पेटवून दिले.

या घटनेप्रकरणी शांतीनगर प्रोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती मोनू शहा (२०) मोठा दीर अस्लम शहा, लहान दीर ख़ीन, अक्रम, सासू नूरजहाँ, सासरा मुस्तफा, नणंद करमजाह, साजीया, ज़्रांक रेश्मा अशा ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसानी मोठा दीर अस्लम शहा याला अटक केली आहे, तर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 🏖 पीडित तरुणी मूळची कोलकाताची असून ती कुटुंबासह दोन वर्षापासून फातमानगर परिसरात एका चाळीत राहते. ती एका खाजगी शिवण क्लासला जाते असताना मोनू शहा (२०) या रिक्षाचालकाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला ।एप्रिल महिन्यात फूस लावून मुंबईला: फिरवण्यासाठी नेऊन तिच्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला. त्या वेळी पीडित तरुणीने आरडाओरडा केल्याने तिची समजूत काढण्यासाठी

शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

त्यानंतर पीडित तरुणीला घरी आणुन - मौलवी व वकील यांच्या संगनमताने पीडित तरुणी अल्पवयीन असतानाही तिला सज्ञान दाखवून शंभर रुपयांच्या स्टॅम्म प्रेपरवर नोटरी करून कोर्ट मॅरेज केल्याचे तरुणीला सांगितले. तसेच एका मौलवीकडून निकाहनामा तयार करून घेतला. त्यावरही तिला सज्ञान असल्याचे दाखवण्यात आले: अशा प्रकारे लग्नाचा बनाव करून तिला सासरी नांदण्यास आणले होते. दरम्यान, पीडित तरुणीवर तिच्या मोठ्या दिराने घरातच बळजबरीने बलात्कार केला. या घटनेची माहिती .तिने आपल्या पतीला सांगितली असता उलट पतीने तिला धमकी देत तुला इथे राहायचे असेल, तर तुला हे सर्व सोसावे लागेल नाही, तर तुला सोडून देईन, अशी पती मोनूने तिला धमकी दिली. दरम्यान, तिला संपूर्ण शहा कुटुंबीयांनी मिळून बेदम मारहाण केली व तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिलें. त्यात ती ५० टक्के भाजली. त्यात तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला ठाणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिच्या आईने पुढील उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवून तिच्यावर दोन महिने येथे उपचार करून तिची प्रकृती ठीक झाल्याने तिच्या आईने पुन्हा सासरी आणून सोडले होते; परंतु तरीही तिच्यावर अत्याचार सुरूच राहिल्याने त्यांनी

हृदयविकारावर मात करता येऊ शकत भारतीयाला आपण तंदुरुस्त असल्याचे वाटते. मात्र, शकतात, यावर उपक्रमात भर देण्यात आला आहे. 🛾 मुंबई : भारतात हृदयविकाराचे प्रमाण

दिवसेदिवस वाढीस लागले आहे. प्रतिबंधात्मक उपायाद्वारे हृदयविकारावर मात करता येऊ शकते. ऱ्यासाठी जागतिक हृदयं दिनाच्या निमित्ताने अपोलो हॉस्पिटलमध्ये प्रतिबंधात्मक केंद्राची स्थापना क्रण्यात आली आहे तसेच हेल्दी हार्ट हा वैद्यकीय उपक्रमही हॉस्पिटलच्या वतीने राबवण्यात वेणार आहे.

हेल्दी हार्ट उपक्रमात १४ महत्त्वाच्या बार्बीना स्थान देण्यात आले आहे. हृदयविकार असेल तर कसा कमी करता येऊ शकतो आणि त्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय राजवण्यात येऊ

मातोश्री जिजाऊ ग्रामविकास मंडळ, मांडाखळी संचलित

जिजाऊ ज्ञानतीर्य कनिष्ठ महाविद्यालय,

पाथरी रोड परभणी ता. जि. परभणी

मा. शिक्षण उपसंचालक औरगाबाद विभाग औरगाबाद यांचे नाहरकत पत्र जा.क्र. कर्माव-१/नाप्र/

२०१६-१७/१६६४१/९३ दि. १३ सप्टेंबर २०१७ नुसार मातोश्री जिजाऊ ग्राम विकास मंडळ

मांडाखळी संचलित जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय, परभणी येथे विना अनुदानित तत्वावर

कायम स्वरूपी खालील पदे भरणे आहेत, पात्र उमेदवारांनी स्वखचीने सर्व मुळ कागदपत्रास

शैक्षणिक पात्रता

एम एस्सी. (व्दितीय श्रेणी) बी.एड.

एम: एस्सी. (व्दितीय श्रेणी) बी.एड.

एम एस्सी. (व्दितीय श्रेणी) बी.एड.

एम.ए.(व्दितीव श्रीणी) बी.एड.

मुलाखतीस जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय, पाथरी रोड, परभणी येथे उपस्थित रहावे:

पदसख्या

(पूर्णवेळ)

٥ŧ

oξ

०१

०१

वेतन व मत्ते : शासन निर्णय दि. २६/०२/२०१४ च्या अनुदान धोरणानुसार

* मागासवर्गीय उमेदवारांना जात पडताळगी वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.

' उमेदवाराची नियुक्ती मा. शिक्षण उपसंचालक औरगाबाद यांचे मान्यतेच्या आधीन राहून असेत.

मुलाखत दि, ०६/९०/२०९७ बार रविवार सकाळी : ९०:०० वा

पुण्य 🎚 नगरी

ङ ङ ऑफर साईज १० x ८ sq.cm. 🤏 🤏

आता सबलतीच्या दरात

APPOINTMENT!

पाहिजेत

्हदयविकार असलेल्या रुग्णांबर डॉक्टर आणि

कार्डियोलॉजिस्टकडून उपचार करण्यात येतात तसेच या काळात रुणावरील मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा, ध्यानधारणा आणि मायक्रोन्युट्रिमेट या उपचार पद्धतीचाही वापर केला जातो. अपोलो हॉस्पिटलच्या ६० केंद्रांमध्ये हेल्दी

वरील ४ पदापैकी

ओबीसी प्रवर्ग ०१

एससी ०१ प्रवर्गातः

भरण्यात येतील.

स्वाक्षरित/

सचिव

श्री, नितीन रामराव लोहट

मो. नं. 9168109036

रु. ३०००/.-

₹. 3000/

रु, ३०००/.-

रु. ३०००/-

रु. ३०००/-

₹. 6600/-

₹. 9000/-

रु, ११०००/-

एनटीप्रवर्ग ०१

उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. प्रत्येक 🗸 डॉ. प्रतास सी. रेड्डी यांनी दिली

त्यांना आपण आजारी असल्याची कधीही कल्पना

येतः नाहीः सध्याच्या धकाधकीच्या जीवनात २५ ते ३५ वयोगटात हृदयविकाराचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. त्यामुळे समुपदेशन आणि योग्य उपचार पद्धतीद्वारे हृदयविकाराचे प्रमाण कमी करता येऊ शकते. त्या

आर्ट् उपक्रम उपलब्ध आहे. या उपक्रमात सहभागी 📑 दृष्टीनेच हेल्दी हार्ट उपक्रम राबवण्यात येद्र

ं होणाऱ्या रुग्णांना १५ टक्के सवलतीच्या दरात असल्याची माहिती अपोली हॉस्पिटल्चे चेअर्रम्स

पाहिजेत

माऊली ज्ञानतीर्थ क्रनिष्ठ महाविद्यालय, टाकळी (कुं) ता. जि. परभणी माऊली ज्ञानतीर्थं कनिष्ठं महाविद्यालय, परभणी रेणुकामाता उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचीली (नि) ता और (त) जि. हिंगीली यि यं उमाधि ला. मा. शिक्षण उपसंचालक औरपांपाद यांनी जाहिरात परवानगी (नाहकरत पत्र) बादेरा दिलेले जाहेत. जादेरा पत्र क. जाउक, कमयि-१/नाम/२०१६-१७/१६६३८/४० दि. १३ सप्टेंगर २०१७ नुसार मुलाखती घेण्यात येणार आहेत. यरील विनाअनुवानीत कनिष्ठ महायिद्यालयात खालील रिका पदीपर पात्र उमेदपारांची नियुक्ती करायवाणी आहे. पात्र उमेदपारंनी मूळ कागदपत्रांसह मुलाखतीत स्थवचनि उपस्थित रहाये.

म क	विषय	पवसंख्या	रौक्षणिक पात्रा	आरक्षण 🐪
01	इंग्रजी '	02	एम.ए.बी.एड् (द्वि.श्रे.)	मुख्याः विदेशास्त्रको
02	मराठी 💮 🗀	.01	एम.ए.बी.एड् (द्वि.श्रे.)	
03	राज्यशास्त्र+ इतिहास	01	एम.ए.बी.एड् (द्वि.श्रे.)	S.C2
.04	भूगोल+ग्रंथालयशास्त्र	Ď2	एम.ए.बी.एड् (द्वि.श्रे.)	S.T1
. 05	इंग्रजी+भूगोल	01	एम.ए.ची.एड् (द्वि.श्रे.)	N.T31-1
06	मराठी+इतिहास	01	एम.ए.बी.एड्-(द्वि.श्रे.)	SBC-1
107	राज्यशास्त्र+ग्रंथालयशास्त्र	01	एम.ए.बी.एड् (द्वि.श्रे.)	OBC3
08	जीवशास्त्र	02	एम.एस्सी.बी.एड. (द्वि.श्रे.)	Open-08
- 09	भौतिकशास्त्र	02	एम.एस्सी.बी.एड. (दि.श्रे.)	
10	रसायनशास्त्र	01	एम.एस्सी.बी.एड. (दि.श्रे.)	
11	गणित	OZ '	एम एस्सी वी.एड. (द्वि.श्रे.)	

* वेतन व भत्ते- शासन निर्णय दि. २६/०२/२०१४ च्या अनुदान बोरणानुसार राहतील. * २६/०२/२०१४ च्या घोरणानुसार वरील तीनही महाविद्यालये २०% ऑनलाईन अनुदान पत्र आहेत. * उमेदवाराची नियुक्ती मा. शिक्षण उपसंचालक औरणायाद यांच्या मान्यतंच्या अध्यः राहत विनाअनुदान तत्चारर असेल. * मागासवर्षीय उमेदवाराना जात पदालकी, वैद्यता भ्रमीणपत्र आवश्यक आहे. * विज्ञान शाखेच्या NEET/JEE अनुमदी उमेदयाराना प्राचान्य राहील. हेमोच्या तयारीने याथे.

माऊली जानतीर्थं कनिष्ठ महाविद्यालय ंटाकळी (कु) जित्र रोड, परभणी

सचिव-सौ. किर्ती हरिश्चंद्र घुग अध्यक्ष- प्रा. संजय श्रीरंगराय मुढे

्र मुलाखत दिनांक य येळ वि. ८/१०/२०१७ (कला शाखा)

ANM, RANM,

त्बरीत पाहिजेत

= पंगार- १०,००० ते २५,००० रू तसेच राहण्याची सुविधा मोफत

प्रेसिडेंट

नोट. ह्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरून घेणे. 7558262220

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथोरिटी (अकाउंटिंग ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) अभेडमेंड रुक्स, २०१७ (आयईपीएफ रुक्स) च्या रुक्त ६ च्या अनुसार जो २८ फेब्रुवारी, २०१७ च्या पासून प्रभावी आहे, कंपनीच्या भागधारकांना ही सूचना

र्याच्या पथकाने बांधकामावर तोडक कारवाई केली.

asianpaints

आयईपीएफ राल्स यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६)च्या तरतुर्दीनुसीर, प्रदान न केलेले व दावा न केलेले लाभाशाचे इनव्हेस्टर एज्युकेशन अँड प्रीटेक्शन फंड (आयईपीएफ) यामध्ये कंपनीद्वारा स्थानांतरण करणे आवश्यक आहे, या व्यतिरिक्त संदर प्रदान न केलेल्या किंवा दावा न केलेल्या लाभाशांसंबंधीत समन्याय भाग आणि सदूर सलग सात वर्षे किंवा अधिक काळ तसेच पडून असलेल्या समन्याय भागाचे आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये सुद्धा स्थानांतरण करणे आवश्यक आहे.

नदीच्या पात्रातील बाधकामावर हातीडा 🛙 उल्हासनगरः उल्हासनगर महापालिको आयुक्त राजेंद्र निबाळकर यांच्या

आदेशाने वालधुनी नदीच्या पात्रात सुरू असलेल्या गळ्यांच्या बांधकामावर

सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी तोडक कारवाई

केली, उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या समोर वालधुनी नदीच्या पात्रात अतिक्रमण

करून गाळे बांघण्याचे काम सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्त राजेंद्र

निबाळकर यांना रविवारी सुट्टीच्या दिवशी मिळाली होती. मंगळवारी पालिका

उघडताच हे अनिधकृत बाधकाम पूर्णपणे निष्कासित करण्याचे आदेश त्यांनी

सहाय्युक आयुक्त मनीष हिवरे यांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी दुपारी मनीष

क्रिक्ट्रे द्रिमोद पाटील, दिलीप भोईर, राजू कुलकर्णी, बापू सोनावणे, विनोद मोरे

भागधारकांना सूचना

इनुन्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड

(आयईपीएफ) च्या समन्याय भागांचे स्थानांतरण

एशियन पेंटस लिमिटेड

सीआयएन : L24220MH1945PLC004598

वेबसाईट : www.aslanpaints.com

नोंदणीकृतः कार्याः: ६ए, शांतिनगर, साताकृत्र(पूर्व), मुंबई ४०००५५. टेलिः:(०२२)६२१८९०० फेक्सः(०२२)६२१८९१९१

/ ईमेल :: Investor relations@asianpaints.com

कंपनीने या आधीच सलग ७ (सात) वर्षांकरिता त्यांच्या प्रदान न केलेल्या/दावा न केलेल्या लागांशाचा तपशील देवून, इतर गोष्टींसम्बेत, कंपनीकडे नौंदणीकृत असलेल्या संबंधीत भागधारकांना त्यांच्या पत्त्यावर पत्रव्यवहार केला आहे आणि आयईपीएफ ॲथोरीटीच्या डिमॅट अकाऊंटमध्ये समन्याय भागाचे स्थानातरण टाळण्याकरिता २ नोव्हेंबर, २०९७ पर्यंत प्रदान न केलेल्या/दावा न केलेल्या लामांशाचे दावे करण्यास संधी उपलब्ध करान दिली आहे. आयर्डपीएफ रुल्सच्या रुल ६ च्या अनुसार भागधारकाची नावे आणि त्यांचा फोलिओ

नंबर/डिपी आयडी-क्लाईट आयडी, ज्यांचे माग आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अंकाउंटमध्ये स्थानांतरण होण्यास पात्र आहेत. या संदर्भातील तपशीलवार माहिती व मागधारकानाः आवश्यकं कृती आमच्या <u>www.asianpaints.com</u> संकेतस्थळावर जर २ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत भागधारकांकडून सदर समन्याय भागाच्या बाबतीत वैध

दाव्यांची स्वीकारणी झाली नंसल्यास तर समेन्याय भागांचे आयईपीएफ रुल्स अंतर्गत विनिर्दिष्ट प्रक्रियेनुसार आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये स्थानांतरण करण्यात येईल. या संबंधीत कृपया नोंद घ्यांवी की :

<u>जर तुमच्याजवळ प्रत्यक्ष स्वरुपात माग असल्यास :</u> सदर भागांचे पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये हस्तांतरण

जर तुमच्याजवळ इलेक्ट्रॉनिकं स्वरुपात भाग असंल्यास : सदर मागांचे पुढील कोणतीही सूचना न देता डिपोझिंटरी पार्टीसिपेशन्सच्या मदतीने आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये थेट स्थानांतरण करण्यात येईल.

भागधारकांना कळविण्यात येते की, आयईपीएफ रुल्सच्या अनुसार आयईपीएफमध्ये स्थानातरण करावयाचे भाग आणि दावा न केलेल्या लाभाशाच्या बाबतीत कंपनीच्या विरोधात कोणताही दावा दाखल करता येणार नाही. आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये स्थानांतरण झाल्यानंतर भागधारकांना ऑनलार्डन अर्जादारे आयर्डपीएफ

अँथोरिटी कडून लामांशासह समन्याय भागांकरिता मागणी करता येईल, त्याबाबतचा तपशिल www.lepf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणत्याही शंका/स्पष्टिकरणाबाबत संबंधीत भागधारक त्यांच्या फोलिओ न / डिमॅट

अकाउंद न. उद्धृत करुन कंपनीच्या रजिस्ट्रर अँड ट्रान्सफर एजन्टकडे अथवा खालील पत्यावर संपर्क साधू शकतील.

टीएसआर दरशॉ लिमिटेड (युनिट: एशियन पेंटस् लिमिटेड)

६-१०, हाजी मुसा पत्रावाला इंडस्ट्रियल इस्टेट, २०, डॉ. ई. मोझेस रोड, फेमस स्टुडिओ शेजारी, महालक्ष्मी, मुंबई ४०० ०११. टेलि.: +९१ २२ ६६५६ ८४८४

फॅक्स : +९१ २२ ६६५६ ८४९४ टोल फ्री नं.:१८००२१००१२४

نا: '

दिनांक : ०४/१०/२०१७

ठिकाण : मुंबई

एशियन पेंटस् लिमिटेड जयेश मर्चंट सीएफओ अँड कंपनी सेक्रेटरी, प्रेसिडेंट - इंडस्ट्रिअल जेव्हीज्

रणजित पाटील याना हायकाटाचा दिलासा ्रा मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल रेथील बेकायदा उपाहारगृहाचे संरक्षण

करुण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी नगरविकास राज्यमंत्री रणजित पादील याँची चौकशी करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्युचिल्याने मंगळवारी फेटाळून लावली. याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी रणुजित पाटील यांच्यावर असंस्कृत आरोप केले आहेत. पाटील यांनी बेकायदा उपीहारगृहावरील कारवाईला स्थिगिती दिल्याचा आरोप वाटेगावकर यांनी केला. हा दावा पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्राद्वारे मान्य केला; परंतु त्यांनी ती स्थगिती नंतर उठवली होती. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन न्यायमूर्ती बी. आर. गर्वई यांच्या खंडपीठाने वाटेगावकर यांची याचिका धुडकावून लावली



लोअर डिव्रीजन क्लर्क यद के लिए आवेदन आमंत्रित किये जाते है। आवेवन पत्र स्वीकार करने की अंतिम तिथि 23.10.2017 है। विवरण के लिए www.ihmctan.edu पर लॉगिन करे।

रपेशल विवस : बुधवार/शनिवार 5% जीएसटी कर वेगळा णवा सामेस जाहिरातीसाठी 9922961842. मो. 9922961842 - संपर्क -

संपर्क- 9822768020 9763373076 त्वरीत नसं पाहिजत नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, मुंबई

शहरातील नामांकित हॉस्पिटलसाठी

RGNM, B.Sc Nurse, M.Sc. Nurse

समृध्दी नर्सिंग इन्स्टीट्युट नाशिक website: www.samruddhifoundation.com

7517660272